

महाराष्ट्र विधानसभा

तिसरे अधिवेशन, २०१५

अतारांकित प्रश्नोत्तरांची यादी

प्रश्नांची एकूण संख्या - ५०

खेड तालुक्यातील (जि.रत्नागिरी) ११४ ग्रामपंचायतीमध्ये बनावट एजन्सीच्या माध्यमातून अत्यंत निकृष्ट दर्जाचे सौर पथदिव बसविण्यात आल्याबाबत

(१) १५६६६ (०९-०४-२०१५). श्री.संजय कदम (दापोली), श्री.भास्कर जाधव (गुहागर), श्री.अवधूत तटकरे (श्रीवर्धन), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.रमेश कदम (मोहोळ) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) खेड तालुक्यातील (जि.रत्नागिरी) ११४ ग्रामपंचायतीमध्ये बनावट एजन्सीच्या माध्यमातून अत्यंत निकृष्ट दर्जाचे सौर पथदिव बसविण्यात आल्याची बाब माहे फेब्रुवारी, २०१५ मध्ये शासनाच्या निदर्शनास आली, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, हे सौर पथदिव दोन महिन्यात नादुरुस्त झाले, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याप्रकरणी चौकशी करण्यात आली आहे काय,
- (४) असल्यास, चौकशीत काय निष्पन्न झाले व त्यानुसार संबंधितांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे ?

श्रीमती पंकजा मुंडे (२२-०६-२०१५) :(१) होय.

- (२) तत्कालीन वेळेस सदरची बाब निदर्शनास आलेली नाही.
- (३) अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी यांच्याकडून याप्रकरणी चौकशी सुरु आहे.
- (४) सदर प्रकरणी चौकशीची कार्यवाही सुरु असून चौकशी पूर्ण झाल्यावर संबंधित दोषींवर योग्य ती कारवाई करणेत येईल.

दापोली (जि.रत्नागिरी) तालुक्यातील हर्णे बंदरात परप्रांतीय नौकाचे होत आसलेले अतिक्रमण

(२) १५६६७ (०८-०३-२०१५). श्री.संजय कदम (दापोली) : सन्माननीय मत्स्य व्यवसाय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) दापोली (जि.रत्नागिरी) तालुक्यातील हर्णे बंदरात परप्रांतीय नौकाचे सद्यःस्थितीत अतिक्रमण होत आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनामार्फत पाहणी केली आहे काय,
- (३) असल्यास, पाहणीचे निष्कर्ष काय आहेत व तदनुसार परप्रांतीय बोटीचे अतिक्रमण रोखण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) अद्याप कोणतीच कार्यवाही केली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे (३०-०६-२०१५) :(१) होय. हे अंशतः खरे आहे.

(२) होय.

(३) विभागाच्या गस्ती नौकेच्या सहाय्याने गस्त घालून एका परप्रांतीय नौकेवरील मासळीचा लिलाव करून रु.९३,७००/- एवढ्या रकमेची मासळीची विक्री करण्यात आली आहे. तसेच सदर नौका मालकावर अभिनिर्णय अधिकारी, यांचेकडे खटला दाखल करून त्याचेवर रु.१,८७,४००/- एवढा दंड ठोठावून एकूण रु.२,८१,१००/- महसूल वसूल करण्यात आला आहे. विभागाच्या गस्तीनौकेच्या सहाय्याने गस्त घालून महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ या कायद्याचे उल्लंघन करणा-यावर कार्यवाही करण्यात येते.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

दापोली (जि.रत्नागिरी) तालुक्यातील उटंबर खाडीतील कोसळलेला दिपस्तंभ उभारण्याबाबत.

(३) १५६६८ (०७-०४-२०१५). श्री.संजय कदम (दापोली) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) दापोली (जि.रत्नागिरी) तालुक्यातील उटंबर खाडीत असलेला दिपस्तंभ दि. २० जून, २०११ मध्ये कोसळला असून तो पुन्हा उभारण्यासाठी ग्रामस्थांनी संबंधितांकडे वारंवार मागणी करण्यात येऊनही अद्यापी दिपस्तंभ उभारण्याबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्याचे माहे फेब्रुवारी, २०१५ मध्ये वा त्यासुमारास आढळून आले हे खरे आहे काय,

(२) असल्यास, दिपस्तंभ त्वरित उभारण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यांत येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०७-०७-२०१५) :(१) होय.

(२) दिपस्तंभाच्या कामास सुरुवात करण्यात आली असून काम प्रगतीपथावर आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबईतील शिवदास चापसी मार्ग, सी.एस.क्र. १२६ या हस्तांतरीत झालेल्या

अवैध मालमत्तेची नोंदणी रद्द न झाल्याबाबत

(४) १५७३४ (०९-०४-२०१५). श्री.रामचंद्र अवसरे (भंडारा) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील शिवदास चापसी मार्ग, सी.एस.क्र. १२६ या हस्तांतरीत झालेल्या अवैध मालमत्तेची बनावट दस्तऐवजाद्वारे उपमहानिरीक्षक नोंदणी विभाग, मुंबई यांचेकडे बर्बई-३/५१०४/२०१० दिनांक २५ मे, २०१० बेकायदा नोंदणी केलेल्या दस्तऐवजाची नोंदणी रद्द करणेबाबत दिनांक १९ जानेवारी, २०१५ रोजी सुनावणी होवूनही अद्यापही सदर मालमत्तेची अनधिकृत नोंदणी रद्द करण्यात आली नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार सदरहू मालमत्तेची बेकायदा नोंदणी रद्द करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत व सदरहू प्रकरणाबाबतची सद्यस्थिती काय आहे ?

श्री. एकनाथराव खडसे (३०-०६-२०१५) : (१) व (२) होय.

चौकशीमध्ये नोंदणी अधिनियम १९०८ मधील तरतूदीच्या अनुषंगाने अनियमितता निदर्शनास आल्या असून त्या अनुषंगाने नोंदणी महानिरीक्षक महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या स्तरावरून कारवाई करण्यात येत आहे. तथापि, एकदा नोंदणीकृत झालेला दस्त नोंदणी कार्यालयाकडून रद्द करण्याबाबतची तरतूद नोंदणी अधिनियम १९०८ मध्ये नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

आदिवासी विभागातील भ्रष्टाचाराच्या फाईल्स गायब झाल्याबाबत

(५) १५७३७ (१०-०४-२०१५). श्री.भाऊसाहेब पाटील - चिकटगांवकर (वैजापूर) : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) आदिवासी विभागात २००२ ते २०१० पर्यंत झालेल्या कोटयावधी भ्रष्टाचाराची स्वतंत्र पाच सदस्यीय न्यायालयीन चौकशी आयोगामार्फत सुरु आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर तक्रारकर्त्यांचे जबाब नोंदवण्यासह २९ प्रकल्प कार्यालयांना संबंधित कालावधीतील भ्रष्टाचाराच्या फाईल्स सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर भ्रष्टाचाराच्या फाईल्स संबंधित विभागाकडून गायब झाल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, यासंदर्भात शासनाने सखोल चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले व तदनुसार यास जबाबदार असणा-या व्यक्तींवर काय कारवाई करण्यात आली आहे वा येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विष्णु सवरा (०८-०७-२०१५) :(१) सन २००४-०५ ते सन २००८-०९ या कालावधीमधील आदिवासी विकास विभागातील विविध योजनांमध्ये झालेल्या कथित गैरव्यवहारासंबंधी चौकशी संदर्भातील जनहित याचिकेच्या अनुषंगाने मा.श्री. एम.जी. गायकवाड, सेवानिवृत्त न्यायाधीश, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या पाच सदस्यीय समितीमार्फत चौकशी सुरु आहे.

(२) होय. चौकशी समितीमार्फत दि.१४.०८.२०१४ रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार सन २००४-०५ ते सन २००८-०९ या कालावधीमधील आदिवासी विकास विभागातील विविध योजनांबाबत २९ प्रकल्प अधिकारी, ४ अपर आयुक्त कार्यालय, आदिवासी आयुक्तालय, नाशिक तसेच आदिवासी विकास महामंडळ, नाशिक, यांच्याकडून शपथपत्रासह माहिती मागविण्यात आली.

(३) हे खरे नाही. वरील प्रमाणे सर्व कार्यालयांनी चौकशी समितीसमोर माहिती सादर केलेली आहे. संबंधीत कार्यालयाकडून फाईल/नस्ती गायब झाल्याबाबत कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही.

(४) नाही. चौकशी समितीचे कामकाज सुरु असून अद्याप चौकशी पूर्ण झालेली नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**गोंदिया पंचायत समिती कार्यालय सुरु करण्यासाठी प्रशासकीय
इमारतीची जागा कमी पडत असल्याबाबत**

(६) १५७७५ (०९-०४-२०१५). श्री.गोपालदास अग्रवाल (गोंदिया) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) गोंदिया पंचायत समिती कार्यालय सुरु करण्यासाठी प्रशासकीय इमारतीची जागा कमी पडत असल्याने अतिरिक्त मजले उभारण्यासाठी शासनाने मंजूरी दिली होती, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या कामासाठी प्रशासकीय मान्यता मिळून किमान दोन वर्षे होऊनही व त्यासाठी निधी उपलब्ध असूनही अद्याप, उक्त काम प्रलंबित आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, यासंदर्भात चौकशी करून कोणती कार्यवाही करण्यात आली आहे,

(४) अद्याप, याबाबत कोणतीच कार्यवाही करण्यात आली नसल्यास, त्यामागील विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (१४-०७-२०१५) :(१) गोंदिया पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारती वर दुसऱ्या मजल्याच्या वाढीव बांधकामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

(२) अंशतः होय.

(३) गोंदिया पंचायत समितीच्या दुसऱ्या मजल्याच्या वाढीव बांधकामाचे सविस्तर अंदाजपत्रक अधीक्षक अभियंता सा. बां. मं. नागपूर यांच्याकडे तांत्रिक मान्यतेसाठी सादर करण्यात आले असता, मुळ इमारत वाढीव बांधकामाचा लोहयुक्त काँक्रीटचा भार पेलण्यास सक्षम नसल्याचे

आढळून आल्याने तांत्रिक मान्यतेसाठी प्रोप्लेक्स छताचे आराखडे व अंदाजपत्रक तयार करावे लागेल. तसेच, दरम्यानच्या कालावधीत निवडूनक आचार संहितेमुळे काम हाती घेण्यास विलंब झाला. तदनंतर सदरहू कामाची निविदा कार्यवाही पूर्ण करण्यात येऊन दि. २०.३.२०१५ रोजी कामाचे कार्यारंभ आदेश देण्यात आलेले आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील दुधगंगा धरणाच्या कामाबाबत

(७) १५७८२ (०९-०४-२०१५). श्री.चंद्रदीप नरके (करवीर) : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील दुधगंगा धरणाचे कामाचे बिल अंतिम केले आहे हे खरे आहे का,

(२) असल्यास, धरणाच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणावर गळती आहे, सदर गळती प्रतिबंधक उपाय योजना धरणाच्या ठेकेदाराकडून करून न घेता बिल अंतिम करण्याचे प्रयोजन काय आहे,

(३) असल्यास, एप्रिल २००८ पासूनचे धरणाच्या ठेकेदाराचे देयक अंतिम करून या कामाचे गळती प्रतिबंधक योजनेची कामे मुळ ठेकेदाराकडून डिफेक्ट लायबिलिटी मध्ये करून घेणे आवश्यक असताना दुसरा ठेकेदार नेमून शासनाचे पैसे खर्च करण्याचे प्रयोजन काय आहे ?

श्री. गिरीष महाजन (०४-०६-२०१५) :(१) होय.

(२) दुधगंगा धरणाच्या दगडी बांधकाम व संधानक यामधून होणारी गळतीस धरणाच्या कामाचे ठेकेदार जबाबदार नसल्याने त्याबाबतची प्रतिबंधक उपाययोजना सदर ठेकेदारांनी करणे अपेक्षित नाही. यामुळे सदर कामाचे अंतिम देयक करण्यात आले आहे.

(३) गळती प्रतिबंधक उपाययोजनांची कामे धरणाचे ठेकेदार यांच्या निविदेच्या व्याप्तीच्या बाहेरील कामे असल्याने, सदरची कामे अन्य ठेकेदारांकडून करून घेणे अनिवार्य आहे.

राज्यातील टोल रद्द करण्यासाठी कायदा तयार करण्याच्या प्रस्तावाबाबत

(८) १५७८७ (०९-०४-२०१५). श्री.चंद्रदीप नरके (करवीर) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील टोलसंदर्भात विविध कंपन्यांनी केलेल्या करारातून बाहेर पडून राज्यातील टोल रद्द करण्यासाठी कायदा तयार करण्याचा प्रस्ताव शासनाच्या वित्त विभागाच्या विचाराधीन आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या प्रस्तावावर शासनाने निर्णय घेतला आहे काय व या प्रस्तावाचे स्वरूप काय आहे व त्यानुषंगाने तातडीने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) असल्यास, या प्रस्तावावर अद्याप निर्णय घेतला नसल्यास होणाऱ्या विलंबाची कारणे काय आहेत व याबाबतची सद्यःस्थिती काय आहे ?

श्री. चंद्रकांत पाटील (०३-०७-२०१५) :(१) हे खरे नाही.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**हलकर्णी (ता.चंदगड, जि.कोल्हापुर) औद्योगिक वसाहतीमधील
एव्हीएच प्रकल्प बंद किंवा स्थलांतरीत होणेबाबत**

(९) १५७९४ (०६-०४-२०१५). श्री.चंद्रदीप नरके (करवीर), श्री.सुनिल शिंदे (वरळी) : सन्माननीय पर्यावरण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) हलकर्णी (ता.चंदगड, जि.कोल्हापुर) औद्योगिक वसाहतीमध्ये पर्यावरणाला घातक असलेल्या एव्हीएच प्रकल्पाची निर्मिती होत आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, चंदगड तालुक्यातील ग्रामस्थांनी दिनांक २८ डिसेंबर, २०१२ व त्यानंतर वेळोवेळी सदर ठिकाणी हा प्रकल्प होऊ नये म्हणून आंदोलने केली तसेच दिनांक २३ फेब्रुवारी, २०१५ रोजी कोल्हापूर येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर एव्हीएच प्रकल्प बंद किंवा स्थलांतरीत होणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. रामदास कदम (३०-०६-२०१५) :(१) होय, हे खरे आहे.

(२) होय, हे खरे आहे.

(३) सदर एव्हीएच प्रकल्पास तात्पुरते उत्पादन बंद करण्याबाबतचे आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिनांक ७/३/२०१५ अन्वये पारीत केले आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**बोईसर एमआयडीसी मधील (जि.पालघर) प्लॉट क्र.जे-११ येथील "मुकांत टॅक्स व्हेसल्स"
कंपनी मधील कामगारांना त्यांचे पगार वेळेत न मिळाल्याबाबत**

(१०) १५८२२ (०८-०४-२०१५). श्री.विलास तरे (बोईसर) : सन्माननीय कामगार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) बोईसर एमआयडीसी मधील (जि.पालघर) प्लॉट क्र.जे-११ येथील "मुकांत टॅक्स व्हेसल्स" मधील कामगारांनी त्यांचे पगार वेळेवर होत नाही म्हणून यासंबंधीची तक्रार कामगार आयुक्तालयातील संबंधित अधिकाऱ्यांकडे केली म्हणून राग धरून तेथील व्यवस्थापनाने २४ कामगारांना कोणतीही नोटीस न देता दिनांक ९ फेब्रुवारी, २०१५ रोजी तडकाफडकी काढून टाकण्यात आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या कंपनीच्या व्यवस्थापन कडुन जाणुन बुजुन नियमांचे उल्लंघन करुन कामगारांची हकनाक पिळवणूक करीत असल्यासंबंधी तसेच कामगारांना किमान वेतन कायदा प्रमाणे वेतन दिले न जाणे तसेच भविष्य निवारह निधीची रक्कम पगारातून कापून घेऊन सुध्दा त्याचा भरणा संबंधित कार्यालयात जमा न करणे, पगाराची नोंद रजिस्टर मध्ये न करणे इ.अडचणीबाबत तक्रारी केल्या आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त तक्रारीच्या अनुषंगाने शासनाने कंपनी विरुध्द कोणती कारवाई केली तसेच सदरहू कंपनीतील कमी केलेल्या २४ कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश मेहता (२०-०६-२०१५) :(१) हे खरे आहे.

व्यवस्थापनाने दिनांक ९ फेब्रुवारी, २०१५ पासून कोणतीही पूर्वसूचना न देता अचानकपणे कामगारांना कामावर घेण्यास नकार दिला. तसेच, दिनांक २६ मार्च, २०१५ पासून आस्थापना बंद करीत असल्याची नोटीस दिली.

(२) होय.

(३) व (४) तक्रारीच्या अनुषंगाने उभय पक्षांना सहायक कामगार आयुक्त, तारापूर कार्यालयात चर्चेसाठी बोलवून तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. तथापि, व्यवस्थापन आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने आढळून आलेल्या त्रुटीबाबत, संबंधित कामगार कायद्यांतर्गत व्यवस्थापनावर कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, पुढील कार्यवाही सुरु आहे.

राज्यातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी "जेईई मेन्स"

ही केंद्रीय सामायिक प्रवेश परिक्षा रद्द करण्याबाबत

(११) १५८३७ (०९-०४-२०१५). श्री.हितेंद्र ठाकूर (वसई), श्री.विलास तरे (बोईसर) : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी "जेईई मेन्स" ही केंद्रीय सामायिक प्रवेश परीक्षा रद्द करण्याबाबत शासन प्रयत्नशील आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, केंद्रीय "जेईई परीक्षा" अत्यंत आवश्यक असल्याबाबत शिक्षण क्षेत्रातील मान्यवर तज्ञांचे मत असतांना सदरील केंद्रीय परीक्षा रद्द करुन त्याऐवजी राज्यातील "सीईटी" परीक्षा सुरु करण्याची कारणे काय आहेत,

(३) सध्या सुमारे २९० अभियांत्रिकी कॉलेजेस व त्यांना पुरेसे पात्र विद्यार्थी मिळत नसल्यामुळे या महाविद्यालयातील सुमारे ६१ हजार २३४ जागा रिक्त राहिल्याने संबंधित कॉलेजांचे आर्थिक नियोजन फसले असल्याने त्या महाविद्यालयाच्या संस्थाचालकांच्या हिताकरीता वरील निर्णय घेण्यात येत आहे, हे ही खरे आहे काय,

(४) नसल्यास, याबाबत शासनाची भूमिका काय आहे ?

श्री. विनोद तावडे (०१-०७-२०१५) :(१), (२), (३) व (४)

शैक्षणिक वर्ष २०१५-१६ पासून राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयामधील प्रवेश हे महाराष्ट्र विनाअनुदानित व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क यांचे विनियमन) अध्यादेश २०१५ मधील तरतूदीनुसार करण्यात येणार आहेत.

डोंबिवली (जि.ठाणे) शहराच्या वायु प्रदुषणास जबाबदार

असणा-या कारखान्यांवर कारवाई करण्याबाबत

(१२) १५८४४ (०६-०४-२०१५). श्री.सुभाष भोईर (कल्याण ग्रामीण) : सन्माननीय पर्यावरण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) डोंबिवली (जि.ठाणे) शहराच्या वायु प्रदुषणास जबाबदार असणा-या कारखान्यांना बंदीची नोटीस देण्यात आली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सद्यःस्थितीत सदर कारखाने अद्यापही सुरु असल्याचे निदर्शनास आले असून आहे, संबंधित अधिकाऱ्यांनी सदर नोटीस बनविण्यात दिरंगाई केली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, संबंधित अधिका-यांवर तसेच कारखान्यांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. रामदास कदम (१४-०७-२०१५) :(१) हे खरे नाही.

- (२) प्रश्न उद्भवत नाही.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (जि.ठाणे) आरोग्य विभागाने डॅंग्युचा फैलाव

रोखण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत.

(१३) १५८४८ (०७-०४-२०१५). श्री.सुभाष भोईर (कल्याण ग्रामीण) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (जि.ठाणे) आरोग्य विभागाने डॅंग्युचा फैलाव रोखण्यासाठी उपाय म्हणून महानगरपालिकेच्या विकासकांना आदेश दिले होते, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, नगर रचना विभागाने संबंधितांना (विकासकांना) नोटीस देण्यात टाळाटाळ केली, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, नगर रचना विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात आली आहे काय,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस (०९-०७-२०१५) :(१) होय.

(२) नाही,

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात सुरु असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी किटकजन्य आजारांच्या सार्थींचा (डॅंग्यु, मलेरिया) फैलाव होऊ नये, याकरीता त्या ठिकाणचे पाणी साठे शास्त्रशुद्ध पध्दतीने नष्ट करण्याबाबत तातडीने उपाययोजना करण्यासंदर्भात महानगरपालिकेकडून महापालिका क्षेत्रामधील विकासकांना नोटीसेस देण्यात आल्या आहेत.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**डोंबिवली (जि.ठाणे) येथील एम.आय.डी.सी.तील कचरा व प्रदुषण
यांच्या समस्या सोडविण्याबाबत**

(१४) १५८५० (१०-०४-२०१५). श्री.सुभाष भोईर (कल्याण ग्रामीण) : सन्माननीय उद्योग मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) डोंबिवली (जि.ठाणे) येथील एम.आय.डी.सी च्या लगतच्या परिसरातील कचरा व प्रदुषण ह्या समस्या सोडवणार असल्याचे मा.उद्योग मंत्र्यांनी दिनांक २६ डिसेंबर, २०१४ रोजी जाहीर केल्याचे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त बाबतीत शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुभाष देसाई (०६-०६-२०१५) :(१) दिनांक २६ डिसेंबर, २०१४ रोजी मंत्री (उद्योग) यांनी उद्योजक व ग्रामस्थांसोबत बैठक घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत.

(२) डोंबिवली एम.आय.डी.सी लगतच्या ग्रामपंचायतीना महामंडळाच्या मोकळ्या जागेत कचरा न टाकण्याबाबत समज देण्यात आली आहे व यासंदर्भात वेळोवेळी पोलीस व महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ यांना देखील कळविले आहे. तसेच मा.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार घनकचरा महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने अधिकृत केलेल्या तळोजा किंवा उंबार्डे येथील घनकचरा संकलन केंद्रात नेऊन टाकण्याबाबत संबंधितांना आदेश दिले आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**दिवा-शिळ रस्त्यालगत ठाणे महानगरपालिकेतर्फे अनधिकृतपणे
मोठ्या प्रमाणावर घनकचरा टाकण्यात येत असल्याबाबत**

(१५) १५८६० (०८-०४-२०१५). श्री.सुभाष भोईर (कल्याण ग्रामीण) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) दिवा-शिळ रस्त्यालगत ठाणे महानगरपालिकेतर्फे अनधिकृतपणे मोठ्या प्रमाणावर घनकचरा टाकण्यात येतो, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, त्यामुळे तेथील नागरीकांवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे, हे खरे आहे काय,
- (३) तसेच वारंवार मागणी करून देखील ठाणे महानगरपालिका प्रशासनाने आतापर्यंत कोणतीच कार्यवाही केली नाही, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, संबंधित अधिकाऱ्यांवर शासन कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०२-०७-२०१५) : (१) व (२) दिवा-शिळ रस्त्यालगत घनकचऱ्याचे व्यवस्थापन खाजगी जागेमध्ये जागा मालकाची संमती घेऊन करण्यात येते. सदर जागी कचऱ्याची विल्हेवाट करण्यात येत असून घनकचऱ्याचे सपाटीकरण करून त्यावर दुर्गंधी नाशक व जंतुनाशकांची फवारणी करण्यात येते व आवश्यकतेनुसार मातीचा थर देण्याची कार्यवाही केली जाते. या विभागातील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होवू नये याची दक्षता घेण्यात येत आहे.

- (३) हे खरे नाही.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.
- (५) प्रश्न उद्भवत नाही.

**दिवा (जि.ठाणे) शहरासाठी एम.आय.डी.सी. तर्फे मंजूर झालेल्या
पाण्याचा पुरेसा पुरवठा होत नसल्याबाबत**

- (१६) १५८६७ (१०-०४-२०१५). श्री.सुभाष भोईर (कल्याण ग्रामीण) :** सन्माननीय उद्योग मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) दिवा शहरासाठी (जि. ठाणे) एम.आय.डी.सी. तर्फे मंजूर झालेल्या एकूण ५ एम.एल.टी. पैकी केवळ २.५ एम.एल.टी. पाण्याचा पुरवठा होत असल्याचे खरे आहे काय,
- (२) असल्यास, अपु-या पाणीपुरवठ्याची कारणे काय आहेत व संपूर्ण पुरवठा चालु करण्यासाठी शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुभाष देसाई (२२-०६-२०१५) : (१) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने ठाणे महानगरपालिकेतील दिवा शहरासाठी १५.०० द.ल.लि. प्रती दिन पाणी पुरवठा उपलब्ध करून दिलेला आहे. तसेच दि. २४/१२/२०१३ रोजी झालेल्या बैठकीत ठाणे महापालिकेने दिवा शहरासाठी ५.०० द.ल.लि. प्रती दिन इतकी पाणी पुरवठ्याची मागणी केली होती. त्याअनुषंगाने महामंडळाने दि.१९/०२/२०१४ पासून २.५० द.ल.लि. प्रती दिन पाणी पुरवठा उपलब्ध करून दिलेला आहे. तदनंतर ठाणे महानगरपालिका यांनी पुन्हा दि. ५/९/२०१४ रोजी मुंब्रा दिवा विभागाकरिता ५.०० द.ल.लि. प्रती दिन इतक्या पाण्याची अतिरिक्त मागणी केली. त्यानुसार महामंडळाने दिवा शहरासाठी दि. ९/०२/२०१५ पासून १.०० द.ल.लि. प्रती दिन पाणी पुरवठा

उपलब्ध करून दिला आहे. अशाप्रकारे महामंडळाने दिवा शहरासाठी एकूण ३.५० द.ल.लि. प्रती दिन अतिरिक्त पाणी पुरवठा उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामुळे दिवा शहरासाठी एकूण (१५.००+२.५०+१.००) १८.५० द.ल.लि. प्रती दिन पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

(२) महामंडळास औद्योगिक क्षेत्रासह ठाणे, उल्हासनगर, नवी मुंबई, मिरा भाईंदर व कल्याण-डोंबिवली महानगर पालिका व आजूबाजूच्या ग्रामपंचायतीना बारवी पाणी पुरवठा योजनेतून एकूण ७७० द.ल.लि. प्रती दिन पाणी पुरवठा करण्यात जलसंपदा विभागाने मंजूर केला आहे. त्यामुळे उल्हास नदीतील पाण्याच्या मागणीपेक्षा उपलब्धता कमी असल्यामुळे उपलब्ध असलेल्या पाण्याचे १५ जुलै पर्यंत नियोजनाच्या दृष्टीने जलसंपदा विभागामार्फत दरवर्षी १४ टक्के पाणी कपात करण्यात आलेली आहे. त्यामुळे महामंडळास औद्योगिक क्षेत्रासाठी व इतर सर्व ग्राहकांची दररोजची मागणी पूर्तता करण्यात अडचणी येत आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबईतील कफपरेड, नरिमन पॉईंट येथे पर्यटकांसाठी नौका

विहार वॉटर, सीफुड व सीफुड पार्क उभारणेबाबत

(१७) १५८७४ (०८-०४-२०१५). श्री.राज पुरोहित (कुलाबा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील कफपरेड, नरिमन पॉईंट येथे पर्यटकांसाठी नौका विहार वॉटर, सीफुड व सीफुड पार्क असा स्थानिक मच्छिमार सहकारी संस्थेबरोबर एम.टी.डी.सी. संयुक्त प्रकल्प उभारणेबाबत मंजूरी देण्याबाबतचे निवेदन दिले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर निवेदनानुसार कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (३०-०४-२०१५) :(१) मुंबई सागरपुत्र मच्छिमार विविध कार्यकारी सहकारी सो.लि.यांचेकडून असे निवेदन प्राप्त झाले आहे.

(२) सदर प्रकरणी शासन निर्णय दि.४.११.२०१० व दि. २०.६.२०१४ च्या पत्रानुसार तात्पुरती जेटी बांधण्याचा सुधारित प्रस्ताव सादर करण्याबाबत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, मुंबई यांना कळविले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

उदगीर येथील पशुप्रदर्शन बंद करण्याचा निर्णय जिल्हापरिषद व पशुसंवर्धन

विभागाने घेतल्याबाबत

(१८) १५८८८ (३०-०४-२०१५). श्री.बसवराज पाटील (औसा) : सन्माननीय पशुसंवर्धन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियानाने विभागीय स्तरावर पशुप्रदर्शने आयोजित करून त्याद्वारे देशी व प्रजातीचे जतन व संवर्धन करणा-या पशुपालकांना प्रोत्साहित करण्याचा शासन निर्णय असताना निजाम काळापासून यात्रेनिमित्त होणारे उदगीर येथील पशुप्रदर्शन बंद

करण्याचा निर्णय जिल्हापरिषद व पशुसंवर्धन विभागाने घेतल्याचे दिसून येत आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, देवणी पशुच्या जातीचे उगमस्थान असलेल्या उदगीर, देवणी व जळकोट तालुक्यातील पशुंनी अखिल भारतीय स्तरावरील तब्बल ३८ वेळा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार पटकाविलेला आहे तसेच या जातीचे संगोपन व संवर्धन करून प्रजननात वाढ होण्यासाठी यात्रा, उत्सवाच्या ठिकाणी या पशुसंवर्धनाचे आयोजन करून गोपालकांना मार्गदर्शन करण्यास उपक्रम निजाम काळापासून उदगीर येथे अविरतपणे सुरू असताना उदगीरचे पशुप्रदर्शन बंद करण्याचा निर्णय घेण्याची सर्वसाधारण कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे (०५-०५-२०१५) :(१) हे खरे नाही.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

औसा (जि.लातूर) नगरपरिषदेच्या हद्दवाढ प्रस्तावास मान्यता देण्याबाबत

(१९) १५८९९ (०८-०४-२०१५). **श्री.बसवराज पाटील (औसा) :** सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) औसा (जि.लातूर) नगरपरिषदेच्या हद्दवाढ प्रस्तावास मान्यता देण्यात यावी या विषयीचे सविस्तर निवेदन नगराध्यक्ष, नगरपरिषद औसा यांनी तत्कालीन नगरविकास राज्यमंत्री यांना दि. १४ डिसेंबर, २०१२ रोजी तसेच या मागणीप्रित्यर्थ तत्पूर्वी प्रधान सचिव, नगरविकास विभाग यांचेकडे दि.६ डिसेंबर, २००५, दि.२८ फेब्रुवारी २००७, दि.२६ मार्च, २००८, दि.५ जून, २००८ व दि.१२ सप्टेंबर, २०१२ असा वारंवार पत्र व्यवहार करून पाठपुरावा केला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, नगरपरिषदेच्या हद्दवाढ प्रस्तावास मान्यता देण्यास विलंब होण्याची सर्वसाधारण कारणे काय आहेत,

(३) औसा नगरपरिषदेच्या हद्दवाढीच्या प्रस्तावास विनाविलंब शासनाची मान्यता मिळवून त्याची अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने शासनाने कोणता निर्णय घेतला आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०९-०७-२०१५) :(१) होय.

(२) व (३) औसा नगरपरिषद, जि.लातूर यांच्या प्रस्तावित हद्दवाढीमध्ये M.I.D.C. क्षेत्राचा समावेश करू नये अशी विनंती महामंडळाने केली होती. सदरचे क्षेत्र वगळून नगरपरिषद स्थापन करावयाची असल्यास लोकसंख्या व अकृषीक रोजगाराच्या टक्केवारीमध्ये काही फरक पडण्याची शक्यता आहे किंवा कसे याबाबत छाणनी करून आवश्यकता असल्यास तसा फेर प्रस्ताव सादर करणेबाबत जिल्हाधिकारी लातूर यांना दि.०३.०२.२०१५ च्या पत्रान्वये कळविण्यात आले आहे.

**राज्य मार्ग परिवहन महामंडळातील अकोला विभागातील आगारात
बहुतांशी बसेस अत्यंत खराब स्थितीत असल्याबाबत**

(२०) १५९१५ (०८-०३-२०१५). श्री.बळीराम सिरसकर (बाळापूर) : सन्माननीय परिवहन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्य मार्ग परिवहन महामंडळातील अकोला विभागातील आगारात बहुतांशी बसेस अत्यंत खराब स्थितीत असून कालबाह्य स्थितीत आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर बसेस दुरुस्त करून वापरात आणण्याबाबत शासन कोणती कार्यवाही वा उपाययोजना करणार आहे वा येत आहे,
- (३) नसल्यास, होत असलेल्या विलंबाची सर्वसाधारण कारणे कोणती ?

श्री. दिवाकर रावते (२७-०७-२०१५) :(१) हे खरे नाही.

- (२) अकोला विभागातून ३५७ नियते चालविली जातात. सदर नियतांकरिता ३९५ बसेस उपलब्ध आहेत. तसेच वाहन ताफ्यातील बसेसचे सरासरी आयुर्मान ४.५ वर्षांच्या आतील आहे. गत ३ वर्षांमध्ये अकोला विभागास १५४ नविन बसेस देण्यात आल्या व १३१ जुन्या बसेस मोडित काढल्या आहेत.वाहन ताफा अधिक सक्षम राहण्याकरिता बसेसची यांत्रिकी देखभालीची कामे तसेच परिवहन अधिकाऱ्यांद्वारे वेळोवेळी तपासणी, देखभाल, अपघात दुरुस्ती इ.नियोजित वेळेवर केली जातात.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील सिंचनाच्या ११०० कोटींच्या कामांना दिलेली मंजूरी रद्द करण्यात आल्याबाबत

(२१) १५९१६ (०९-०४-२०१५). श्री.बळीराम सिरसकर (बाळापूर) : सन्माननीय जलसंधारण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) तत्कालीन शासनाने आचारसंहिता सुरु होण्याआधी शेवटच्या तीन महिन्यात सिंचनाच्या ११०० कोटींच्या कामांना दिलेली मंजूरी माहे जानेवारी २०१५ दरम्यान शासनाद्वारे रद्द करण्यात आली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त मंजूरी दिलेली कामे रद्द करण्याची सर्वसाधारण कारणे काय आहेत,
- (३) असल्यास, उक्त बाब १ व २ नुसार चौकशी करण्यात आली आहे काय,
- (४) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने दोषी आढळणा-या संबंधित व्यक्तित्व शासनाने कोणती कारवाई केली आहे वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, कारवाईस होणा-या दिरंगाईची सर्वसाधारण कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (२२-०६-२०१५) :(१) अंशतः खरे आहे.

सन २०१४-१५ या वर्षात आतापर्यंत महाराष्ट्र जलसंधारण महामंडळांतर्गत १२१९ योजनांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आलेली असून त्यांची किंमत रु.१३७१.९३ कोटी आहे. सदर

योजनांपैकी १९ योजनांना पाणी उपलब्धता प्रमाणपत्र नसल्यामुळे प्रशासकीय मान्यता महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाचे दिनांक १४ ऑक्टोबर, २०१४ रोजीचे पत्रान्वये रद्द करण्यात आल्या असून उर्वरित १२०० योजनांना स्थगिती देण्यात आलेली आहे.

(२) व (३) महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाच्या दिनांक १४ जानेवारी, २०१५ रोजीच्या संचालक मंडळाच्या ४८ व्या बैठकीत विषय क्र.५ अन्वये महामंडळाचे आर्थिक दायित्व मर्यादित करण्याच्या हेतूने प्रशासकीय मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. या ठरावाद्वारे दिनांक ०१ एप्रिल, २०१४ नंतर महाराष्ट्र व औरंगाबाद प्रदेशातील प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आलेल्या व दिनांक ०१ एप्रिल, २०१४ पूर्वी (विदर्भ वगळून) प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आलेल्या परंतु प्रत्यक्षात क्षेत्रीय कामे सुरु झालेली नाहीत अशा सर्व योजनांची तांत्रिक व्युत्पत्ती तपासून, योजना तांत्रिकदृष्ट्या योग्य अयोग्य असल्याबाबतचा अहवाल महामंडळांतर्गत पुणे व नागपूर येथे कार्यरत दोन मुख्य अभियंते तसेच जलसंपदा विभागाचा एक मुख्य अभियंता यांची समिती नियुक्त करून सादर करण्याचे ठरविण्यात आलेले आहे. सादर समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर हा अहवाल महामंडळाच्या संचालकांच्या बैठकीमध्ये ठेवून त्या अनुषंगाने पुढील कार्यवाही करण्याचे नियोजन आहे.

(४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात सायबर गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याबाबत

(२२) १५९१९ (०७-०४-२०१५). श्री.बळीराम सिरसकर (बाळापूर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात सायबर गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून हे गुन्हे तीन लाखांच्या आसपास असल्याचा अंदाज सायबर अँड नेटवर्क सिक्युरिटी फ्रेमवर्क या नावाने प्रसिध्द केलेल्या अभ्यासक्रमातून ही बाब माहे जानेवारी, २०१५ मध्ये निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शासनाने याबाबत चौकशी केली आहे काय, चौकशीचे निष्कर्ष काय आहेत त्यानुसार शासनामार्फत कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१९-०५-२०१५) :(१) सन २०१२० ते २०१४ या पाच वर्षांच्या कालावधीत राज्यात दाखल झालेल्या गुन्ह्यांबाबतच्या आकडेवारीचे अवलोकन करता सायबर गुन्ह्यांचे प्रमाण प्रतिवर्षी वाढतच गेले असल्याचे निदर्शनास आले आहे.

(२) राज्यातील सर्व घटकांमध्ये सायबर गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी तसेच अधिकार/कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यासाठी सी.आय.डी., (गुन्हे) पुणे येथे सायबर क्राईम इन्व्हेस्टिगेशन सेल तयार करण्यात आले आहेत. राज्यातील मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर या महत्त्वाच्या शहरांव्यतिरिक्त प्रत्येक पोलीस आयुक्तालये / जिल्हास्तरावर मंजूर संख्याबळातून एकूण ४३

ठिकाणी "सायबर क्राईम सेल" स्थापन करण्यात आलेले आहे. तसेच सदरहू गुन्ह्यांचा तपास योग्यरितीने व्हावा याकरीता राज्यातील विविध घटकामध्ये पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना तपासाबाबतचे मार्गदर्शन तसेच नवनवीत तंत्रज्ञानाची माहिती देणेसाठी नॅसकॉम, सीडॅक, यासारख्या सॉफ्टवेअर कंपन्यांचे सहकार्य घेवून प्रशिक्षित केले जात आहे. सदरस्थितीत एकूण ४४१६ अधिकारी व ५९७२ कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

पोलीस ठाणे स्तरावर शाळा व महाविद्यालयीन तरुण, तरुणींच्या बैठकी घेऊन त्यांना इंटरनेटचा वापर कसा करावा तसेच त्याच्यावापराबाबत घ्यावयाची दक्षता इ. बाबत माहिती देण्यात येत आहे. वृत्तपत्रे, स्थानिक केलबवाहिनी, व चित्रपटगृह येथे जनजागृती करून सायबर गुन्हे रोखण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. प्रिंट मिडीया, इलेक्ट्रॉनिक मिडीया माध्यमातून जनतेला वेळोवेळी शांततेचे आवाहन करण्यात आले आहे. जनतेकडून अधिक माहिती गोपनीय माहिती प्राप्त करण्यासाठी पोलीसांनी ईमेल आयडी तसेच हेल्पलाईन उपलब्ध करून दिले आहेत ज्याद्वारे जनतेकडून माहिती सुचना प्राप्त होत असतात. ग्रामीण भागात पोलीस अधिकारी व कर्मचारी हे गावभेटी घेऊन ग्रामस्थांना सायबर गुन्ह्याला बळीपडू नये म्हणून मार्गदर्शनपर सूचना देत आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबईमध्ये एआयबी नॉक आऊट या कार्यक्रामांमध्ये अनेक कलाकाराकडून
अशिल्ल भाषेचा वापर करण्यात आल्याबाबत**

(२३) १५९३३ (०७-०४-२०१५). श्रीमती मनिषा चौधरी (दहिसर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईमध्ये दि. २० डिसेंबर २०१५ रोजी एआयबी नॉक आऊट या कार्यक्रामांमध्ये अनेक कलाकाराकडून शिव्या व अश्लील भाषेचा वापर करण्यात आला होता, हे खरे आहे काय.

(२) असल्यास, शासनाने सदर प्रकरणाची चौकशी केली आहे काय.

(३) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने अशा प्रकारे अशिल्ल भाषा वापरणा-या कलाकाराविरुद्ध कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे.

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१४-०५-२०१५) :(१) व (२) होय.

(३) अशिल्ल भाषा वापरणा-या कलाकारांविरुद्ध ताडदेव पोलीस ठाणे येथे एम.ई.सी आर क्र.३२/२०१५ भा.द.वि. कलम २९४, ५०९,१२० (ब), ३४ सह कलम १५, पर्यावरण कायदा सह कलम ५२ एम.आर.टी.पी. कायदा सह ६६ (अ),६७ माहिती व तंत्रज्ञान कायदा सह ३३,११०,१३१ महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्ह्याचा तपास सुरु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

वडवली नवापाडा (ता.तलासरी,जि.पालघर) येथील सेटवाला फुड्स प्रा.लि. या कंपनीतील सांडपाणी विहिर व ओहोळात सोडल्याने नागरिकांच्या आरोग्यावर झालेला परिणाम

(२४) १५९४९ (०६-०४-२०१५). श्री.पास्कल धनारे (डहाणू) : सन्माननीय पर्यावरण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) वडवली नवापाडा (ता.तलासरी, जि.पालघर) येथील सेटवाला फुड्स प्रा.लि. येथील कंपनीमध्ये कॉंबड्यांची कल्लत करून कंपनीतून निघणारे सांडपाणी व घाण हे जवळील विहिरीत व ओहोळात सोडल्याने सदर पाणी दुषित झाल्याने नागरिकांना त्वचा रोग, कावीळ, अनेक रोगांची लागण झाली असून त्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम झाल्याचे दिनांक २ जानेवारी, २०१५ व दिनांक ५ जानेवारी, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने कोणती चौकशी केली आहे, त्यानुषंगाने सदर कंपनीवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. रामदास कदम (३०-०६-२०१५) : (१) सेटवाला फुड्स प्रा. लि. या उद्योगाच्या सांडपाण्यामुळे लोकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत असल्याबाबतची बातमी दैनिक सकाळ या वृत्तपत्रात दिनांक २/१/२०१५ रोजी प्रसिध्द झाली. सदर बाबतचा अहवाल आरोग्य अधिकारी, तलासरी यांचेकडून दिनांक ४/३/२०१५ च्या पत्रान्वये प्राप्त झाला असून वैद्यकीय अधिकारक, वर्ग-१, ग्रामीण रुग्णालय, तलासरी यांनी सदर बाबतचे रुग्ण त्यांच्या रुग्णालयात औषधोपचारासाठी आल्याचे दिसून येत नाही, असे कळविले आहे.

(२) दैनिक सकाळ वृत्तपत्रात दिनांक २/१/२०१५ रोजी प्रसिध्द झालेल्या बातमीच्या अनुषंगाने दिनांक ३/१/२०१५ रोजी उद्योगास भेट देऊन स्थळ पाहणी करण्यात आली. पाहणी दरम्यान, उद्योगाच्या सांडपाणी प्रक्रिया यंत्रणेच्या एरीएशन टाकीमध्ये बायोमासचे प्रमाण कमी असल्याचे दिसून आले. सबब, उप-प्रादेशिक अधिकारी, तारापूर-२ यांनी उद्योगास दि.७/१/२०१५ च्या पत्रान्वये समज दिली असून दिनांक ५/३/२०१५ रोजी प्रादेशिक अधिकारी, ठाणे यांनी उद्योगास कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. उद्योगाने उपरोक्त कारणे दाखवा नोटीसला दिनांक ८/३/२०१५ च्या पत्रान्वये सादर केलेले म्हणणे समाधानकारक नसल्याकारणाने व दिनांक ५/३/२०१५ रोजी संकलित केलेल्या प्रक्रियाकृत सांडपाण्याची गुणवत्ता विहित मर्यादेत नसल्याकारणाने उद्योगास प्रादेशिक अधिकारी, ठाणे यांनी मुख्यालयाच्या परवानगीने उत्पादन बंदीचे आदेश दिनांक १७/४/२०१५ च्या पत्रान्वये पारित केले आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

डहाणू तालुक्यातील (जि.पालघर) आदिवासी विद्यार्थ्यांचे शिक्षण सक्तीचे असताना स्थलांतर होऊन शेकडो मुले बालमजूरी करित असल्याबाबत

(२५) १५९५१ (०९-०४-२०१५). श्री.पास्कल धनारे (डहाणू) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) डहाणू (जि.पालघर) तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचे शिक्षण सक्तीचे असताना शेकडो मुले स्थलांतर होऊन बालमजूरी करत असल्याचे दिनांक ५ फेब्रुवारी, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यानुसार उक्त तालुक्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याबाबत कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, त्याची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (१५-०७-२०१५) :(१) नाही.

(२) व (३) डहाणू तालुक्यातील स्थलांतरीत पालकांच्या बालकांसाठी शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

मौजे कर्ले, परसुळे (ता.शिंदखेडा, जि.धुळे) या गावातील शेतक-यांच्या सिंचनाच्या पाण्याबाबत

(२६) १५९५६ (०९-०४-२०१५). श्री.जयकुमार रावल (शिंदखेडा) : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मौजे कर्ले, परसुळे (ता.शिंदखेडा, जि.धुळे) या गावातील शेतक-यांच्या सिंचनाच्या आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न अवलंबून असणा-या गावतलावात फोफादे धरणाच्या पाचटचारीद्वारे पाणी टाकण्याची मागणी सातत्याने होत आहे, याबाबत सिंचन विभागाने सर्वेक्षण करावे असे आदेश स्थानिक लोकप्रतिनिधींनी दोन वर्षांपासून दिले आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त गावांना दुसाणेकडून बळसाणेकडे जाणा-या पाटचारीद्वारे पाणी आणून त्याद्वारे डोंगराळ भागातून नैसर्गिक उताराद्वारे पाणी टाकणे शक्य आहे हे खरे आहे काय,

(३) असल्यास, या प्रकरणी शासनाने काय कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे ?

श्री. गिरीष महाजन (०२-०६-२०१५) :(१) नाही.

अशा प्रकारची मागणी प्राप्त नाही.

(२) नाही.

बुराई मध्यम प्रकलपाच्या पाणी वापराचे नियोजन पुर्ण झाले आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या मागणीसाठी अतिरिक्त पाणी उपलब्ध नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

धुळे आणि नंदूरबार जिल्हा यातील नदीच्या काठावरील गावांमध्ये असणा-या काळी मातीमध्ये तयार करण्यात आलेले ग्रामीण रस्त्यांना पावसाळ्यात तडे जात असल्याबाबत.

(२७) १५९५८ (०९-०४-२०१५). श्री.जयकुमार रावल (शिंदखेडा) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) धुळे आणि नंदूरबार जिल्हयातील नदीच्या काठावरील गावांमध्ये असणा-या काळी मातीमध्ये तयार करण्यात आलेले ग्रामीण रस्ते पावसाळ्यात तडे जात असल्यामुळे नदी काठावर रस्त्यांचा प्रश्न दर वर्षी उद्भवत असतो, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त रस्त्यांसाठी स्वतंत्र अंदाजपत्रक तयार करून काळ्या मातीमध्ये टीकाव धरतील असे रस्ते तयार करण्याची गरज असतांना मात्र सर्वच रस्त्यांना सारखेच निकष लावून रस्ते तयार करण्यात येत असल्यामुळे धुळे आणि नंदूरबार जिल्हयात रस्त्याची दुरुवस्था होत आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त रस्त्यांबाबतीत शासनाने काय कार्यवही केली आहे वा करण्यात येत आहे ?

श्रीमती पंकजा मुंडे (०७-०७-२०१५) :(१) अंशतः खरे आहे.

(२) अंशतः खरे आहे.

(३) संपूर्ण राज्यामध्ये जिल्हा परिषदांच्या अखत्यारितील ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्ग रस्त्यांची एकूण लांबी २,३६,००० कि.मी. इतकी असून सदर रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी शासनाकडे उपलब्ध असलेल्या निधीचे वाटप रस्त्याच्या लांबीच्या प्रमाणात करण्यात येते.

धुळे जिल्हा परिषदेअंतर्गत ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्ग रस्त्यांची एकूण लांबी ४८५४.८० कि.मी. आहे. रस्ते व पूल दुरुस्ती व परीक्षण या कार्यक्रमा अंतर्गत सन २०१३-१४ ते २०१४-१५ मध्ये रु. ८५४.७३ लक्ष निधी वितरीत करण्यात आला आहे. तर तेराव्या वित्त आयोगा अंतर्गत सन २०१३-१४ ते २०१४-१५ मध्ये धुळे जिल्हा परिषदेस रु.३१८.२६ लक्ष निधी वितरीत करण्यात आला आहे. सन २०१३-१४ मध्ये पुरहानी कार्यक्रमाअंतर्गत रु.६७५.०० लक्ष निधी वितरीत करण्यात आला आहे.

नंदूरबार जिल्हा परिषदेअंतर्गत ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्ग रस्त्यांची एकूण लांबी ५२८०.४६ कि.मी. आहे. रस्ते व पूल दुरुस्ती व परीक्षण या कार्यक्रमा अंतर्गत सन २०१३-१४ ते २०१४-१५ मध्ये रु. ९५३.४४ लक्ष निधी वितरीत करण्यात आला आहे. तर तेराव्या वित्त आयोगाअंतर्गत सन २०१३-१४ व २०१४-१५ मध्ये नंदूरबार जिल्हा परिषदेस रु. ३४५.८१ लक्ष निधी तिरीत करण्यात आला आहे. सन २०१३-१४ मध्ये पुरहानी कार्यक्रमाअंतर्गत रु. ६२६.५० लक्ष निधी वितरीत करण्यात आला आहे.

जिल्हा परिषदांना विविध योजनांमधून प्राप्त निधी व निकषाच्या अधिनतेने रस्त्यांची कामे करण्याचे जिल्हा परिषदेचे नियोजन आहे.

**शिंदखेडा पंचायत समिती (जि.धुळे) इमारतीचा नविन इमारत बांधकाम
प्रस्ताव शासनाकडे गेल्या वर्षभरापासून प्रलंबित असल्याबाबत**

(२८) १५९५९ (०९-०४-२०१५). श्री.जयकुमार रावल (शिंदखेडा) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) शिंदखेडा पंचायत समिती (जि.धुळे) इमारतीचा नविन इमारत बांधकाम प्रस्ताव शासनाकडे गेल्या वर्षभरापासून प्रलंबित आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त इमारतीमध्ये विभागांच्या अधिकारी आणि कर्मचा-यांना बसण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्यामुळे अनेक अडचणी येतात, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त पंचायत समितीची स्वतंत्र इमारत बांधकामाबाबत शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे ?

श्रीमती पंकजा मुंडे (१८-०५-२०१५) :(१) होय.

- (२) होय, सदरील जागा अधिकारी आणि कर्मचारी यांना बसण्यासाठी अपुरी आहे.
- (३) सदरहु पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारत बांधकामास सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे.

**दोंडाईचा (ता.शिंदखेडा, जि.धुळे) येथील औष्णिक विद्युत प्रकल्प
मार्गी लावण्यासाठी शेतक-यांच्या जमिनीस वाढीव दर देण्याबाबत**

(२९) १५९६३ (३०-०४-२०१५). श्री.जयकुमार रावल (शिंदखेडा) : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) दोंडाईचा (ता.शिंदखेडा, जि.धुळे) येथे मंजूर असलेल्या ३३०० मेगावॉट क्षमतेच्या औष्णिक विद्युत प्रकल्पांसाठी जमिनी संपादीत करण्याचे काम प्रगतीपथावर असून केवळ २० टक्के जमिनी संपादन अभावी कोट्यवधीचा प्रकल्प अडला आहे हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या संपादीत करण्यात येणा-या जमिनीत शिल्लक असलेल्या शेतक-यांच्या जमिनी या बागायती असल्याने त्यांना दर वाढवून मिळावा अशी मागणी शेतक-यांची आहे मात्र त्याकडे शासनाने लक्ष न दिल्यामुळे दोन वर्षांपासून प्रकल्पासाठी जमिनी खरेदीचे काम प्रलंबित आहे हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, राज्याला भासणारी वीजेची गरज लक्षात घेता शासन हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी शेतक-यांना वाढीव दर देण्याबाबत काय निर्णय घेतला आहे काय,
- (४) विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे (१५-०५-२०१५) :(१) नाही.

- (२) व (३) अंशतः खरे आहे.

शासनाने मेजूर केलेल्या सर्व प्रकारच्या जमीनीस सरसकट प्रति हेक्टर रु.१० लक्ष या दराने काही बागायती भूधारक जमीन विक्री करण्यास तयार नसल्यामुळे सदर जमीन भूसंपादन प्रक्रियेद्वारे संपादित करण्याविषयीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी, धुळे यांच्याकडे सदर करण्यात आला असून धुळे यांच्याकडे सादर करण्यात आला असून १००.९३ हे.आर. जमिनीसाठी जिल्हाधिकारी धुळे यांनी अंतीम निवाडा दि. १८.०४.२०१५ रोजी जाहिर केला आहे. तसेच ९८.३४ हे.आर. जमिनीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी धुळे यांचेकडे अंतीम निवाड्यासाठी सादर करण्यात आला आहे. त्यानुसार भूसंपादन प्रक्रिया व दराबाबतची कार्यवाही करण्यात येईल.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

पुणे जिल्ह्यातील खडकवासला मधील पानशेत भाग पाटबंधारे खात्याने

पावणे दोन कोटी रुपयांची विजेची थकबाकी न भरल्याबाबत

(३०) १५९८५ (०९-०४-२०१५). श्री.भिमराव तापकीर (खडकवासला) : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पुणे जिल्ह्यातील खडकवासला मधील पानशेत भाग पाटबंधारे खात्याने पावणे दोन कोटी रुपयांची विजेची थकबाकी न भरल्याने दोन महिन्यांपासून अंधारात असल्याचे खरे आहे का,
- (२) असल्यास, सदर प्रकारामुळे महाराष्ट्र बँक, जिल्हा सहकारी बँक, सरकारी दवाखाने, शाळा, वसतिगृहे, सरकारी, निमसरकारी, कार्यालयांचे कामकाज ठप्प पडल्याचे खरे आहे काय,
- (३) तसेच, ८ दिवसांत थकबाकीच्या २५ टक्के रक्कम भरून ८ दिवसांत वीज पुरवठा सुरु करण्याचे आश्वासन पाटबंधारे खात्याने दिले असल्याचे खरे आहे काय व असल्यास ८ दिवसांत वीज पुरवठा सुरु झाला नसल्याचे ही खरे आहे का,
- (४) असल्यास, या प्रकारामुळे झालेल्या नुकसानीस जबाबदार संबंधित पाटबंधारे विभागाच्या अधिका-यांवर कारवाई करण्यात येणार काय,
- (५) असल्यास, कोणती तसेच भविष्यात असा प्रसंग न ओढविण्यासाठी शासनाकडून काय उपाययोजना करण्यात येणार व कोणत्या
- (६) तसेच, त्याच्या विलंबाची कारणे काय ?

श्री. गिरीष महाजन (३०-०६-२०१५) :(१) होय.

वीज देयके अदा करणेसाठी अनुदान उपलब्ध नसल्याने वीज बिलाची थकबाकी रु.१.७१ कोटी भरलेली नाही.

(२) पानशेत वसाहतींमध्ये निवासस्थाने व महाराष्ट्र बँक, जिल्हा सहकारी बँक, सरकारी दवाखाना, शाळा वसाहतीगृहे, सरकारी निम-सरकारी कार्यालये यांना एकाच मीटरमधून उच्चदाब विद्युत वाहिनीद्वारे वीज पुरवठा चालू होता. उच्चदाब वाहिनीद्वारे होणारा विद्युत पुरवठा खंडीत झाल्यामुळे वरील सर्वांचा विद्युत पुरवठा बंद झालेला होता.

(३) नाही.

- (४) अनुदान उपलब्ध नसल्याने वीज देयके अदा केलेली नाहीत. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा प्रश्न उद्भवत नाही.
- (५) सदयःस्थितीत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांचेकडून उच्चदाब वाहिनी ऐवजी लघुदाब वाहिनीद्वारे प्रत्येक निवासस्थानास स्वतंत्ररित्या वीज पुरवठा फेब्रुवारी, २०१५ मध्ये सुरु करण्यात आलेला आहे.
- (६) काहीही नाही.

खेड तालुक्यामध्ये (जि.रत्नागिरी) ग्रामपंचायतीनी बसवलेल्या सौर पथदिव्यांच्या कामात ग्रामसेवकांना हाताशी धरून मोठ्या प्रमाणात झालेल्या गैरव्यवहाराबाबत

(३१) १५९९३ (०९-०४-२०१५). श्री.अशोक पाटील (भांडूप पश्चिम), श्री.संजय पोतनीस (कलिना), श्री.तुकाराम काते (अणुशक्ती नगर) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) खेड तालुक्यामध्ये (जि.रत्नागिरी) सन २०१० ते २०१३ या कालावधीत ग्रामपंचायतीनी बसवलेल्या सौर पथदिव्यांच्या कामात ग्रामसेवकांना हाताशी धरून मोठ्या प्रमाणात झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी सुरु आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, ही सुरु असलेली चौकशी पूर्ण झाली आहे काय, चौकशीचे निष्कर्ष काय आहेत, व त्यानुषंगाने दोषी अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई केली आहे,
- (३) या प्रकरणाची अदयाप चौकशी पूर्ण झाली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत व याबाबतची सदयःस्थिती काय आहे ?

श्रीमती पंकजा मुंडे (२२-०६-२०१५) :(१) होय.

- (२) चौकशी सुरु असून चौकशीअंती संबंधित दोषींवर कारवाई करणेत होईल.
- (३) सदयस्थितीत पंचायत समिती, खेड कडून माहिती उपलब्ध झाली असून त्याबाबत जिल्हा परिषद, रत्नागिरी स्तरावर शहानिशा करण्यात येत आहे. सदर प्रकरणी उच्च न्यायालय, मुंबई येथे रिट याचिका क्रमांक १०७३३/२०१४ दाखल आहे.

नांदेड येथील उस्मानशाही मील टेक्सटाईल कॉर्पोरेशन (टेक्सकॉम) ही मिल वस्त्रोद्योगाच्या जुन्या धोरणामुळे बंद पडली असल्याबाबत

(३२) १६००५ (१०-०४-२०१५). श्री.हेमंत पाटील (नांदेड दक्षिण) : सन्माननीय वस्त्रोद्योग मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) नांदेड येथील उस्मानशाही मिल टेक्सटाईल कॉर्पोरेशन (टेक्सकॉम) ही मिल वस्त्रोद्योगाच्या जुन्या धोरणामुळे बंद पडली आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, या मिल मधील सुमारे १० हजार कामगार बेरोजगार झाले आहेत, हेही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदरची मिल पुन्हा सुरु करण्याचे आश्वासन राष्ट्रीय वस्त्रोदयोग महामंडळाने दिनांक १७ फेब्रुवारी, २०११ रोजी देऊनही कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, युती शासनाने वस्त्रोद्योगासंबंधी जाहिर केलेल्या नविन धोरणानुसार सदरची मिल सुरु करण्यासंदर्भात शासनाने कोणता निर्णय घेतला आहे, त्यांचे स्वरूप काय आहे ?

श्री. चंद्रकांत पाटील (१८-०५-२०१५) :(१) नाही.

बी.आय.एफ.आर.च्या आदेशानुसार नांदेड टेक्सटाईल मिल ही संयुक्त भागीदारिने आधुनिकीकरणासाठी निश्चित करण्यात आली आहे.

(२) नाही.

नांदेड टेक्सटाईल मिल मधील कामगारांना सन २०१० मध्ये सुधारित स्वेच्छानिवृत्ती योजना लागू करण्यात आली होती. ज्या कामगारांनी सदर योजना स्वीकारली, अश्या कामगारांना नियमानुसार देय रक्कम देण्यात आली आहे. तसेच ज्या कामगारांनी सदर योजना स्वीकारली नाही. अशा कामगारांना एन.टी.सी. ने सेवेत ठेवले असून त्यांना नियमानुसार पगार व भत्ते देण्यात येतात.

(३) नाही.

बी.आय.एफ. आर च्या आदेशानुसार नांदेड टेक्सटाईल मिल ही संयुक्त भागीदारिने आधुनिकीकरणासाठी निश्चित करण्यात आली आहे.

(४) एन.टी.सी. ही केंद्र शासनाच्या अखत्यारित असल्याने याबाबत केंद्र शासनाने निर्णय घेणे आवश्यक आहे.

नांदेड ते हैद्राबाद या हायवेवरील नरसी ते बिलोली दरम्यान रस्ता रुंदीकरणाच्या कामाबाबत

(३३) १६००९ (१७-०४-२०१५). श्री.हेमंत पाटील (नांदेड दक्षिण) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नांदेड ते हैद्राबाद या हायवेवरील नरसी ते बिलोली दरम्यान रस्ता रुंदीकरण होऊनही वर्ष उलटले तरी या रस्त्यावरील छोटी - छोटी कामे केली नसल्याने अपघात होत असल्याचे माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरची शिल्लक कामे ठेकेदाराने पूर्ण न करण्याची कारणे काय आहेत,

(३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार सदरची कामे अपूर्ण ठेवणाऱ्या ठेकेदारांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) अद्याप कारवाई केली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (१०-०७-२०१५) :(१) हे अंशतः खरे आहे.

(२) नरसी ते बिलोली दरम्यान बिलोली शहरात चौपदीकरण्याच्या कामासाठी आवश्यक जागेवर धार्मिक स्वरूपाचे मंदिर/मस्जिद/दुर्गा येत असल्यामुळे काही भागातील काम करता येऊ शकत नाही. उद्योजकाकडून अपुर्ण कामे पुर्ण करण्याबाबत क्षेत्रिय अधिका-याकडून कार्यवाही करण्यात येत आहे. अधिक्षक अभियंता यांनी त्यांच्या दि. ५/१/२०१५ व दि.१२/३/२०१५ रोजीच्या पत्रान्वये जिल्हाधिकारी स्तरावरील समितीची बैठक आयोजित करून आवश्यक ते आदेश निर्गमित करण्याबाबत विनंती केली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

खटाव (जि.सातारा) हा तालुका कायमच दुष्काळी असून या तालुक्याला वरदान ठारणारी जिल्हे कटापूर उपसासिंचन योजना गेली अनेक वर्षे रखडली असल्याबाबत

(३४) १६०१८ (०९-०४-२०१५). श्री.जयकुमार गोरे (माण) : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) खटाव (जि.सातारा) हा तालुका कायमच दुष्काळी असून या तालुक्याला वरदान ठारणारी जिल्हे कटापूर उपसासिंचन योजना गेली अनेक वर्षे रखडली असल्यामुळे तालुक्याचा पाणी प्रश्न अतिशय गंभीर असून उरमोडी योजनाही पूर्ण क्षमतेने सुरु नसल्याने या तालुक्याला तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असल्याचे माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान आढळून आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, जिल्हे कटापूर योजना तातडीने पुर्ण करण्याबाबत तसेच उरमोडी योजना पूर्ण क्षमतेने सुरु करण्याबाबत शासनाने कोणती तातडीची कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) अद्याप, कोणतीच कार्यवाही करण्यात आली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (०४-०६-२०१५) :(१) अंशतः खरे आहे.

(२) जिल्हे कठापूर योजनेस सुधारित प्रशासकीय मान्यता घेणेची कार्यवाही सुरु आहे. उरमोडी उपसा सिंचन योजना टप्पा क्र.१ वाठार किरोली व टप्पा क्र.२, कोंबडवाडी या उपसा सिंचन योजना अंशतः कार्यान्वित करून, दुष्काळी परिस्थितीमध्ये खटाव व माण तालुक्यात पाणी सोडण्यात येत आहे. योजना पुर्ण क्षमतेने सुरु करणेसाठी वरील पंपगृहाची उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत व निधीचे उपलब्धतेनुसार काम करण्याचे नियोजन आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील पैलवानांना योग्य ते प्रशिक्षण व साहित्य मिळत नसल्याबाबत

(३५) १६०४३ (०९-०४-२०१५). श्री.सुभाष देशमुख (सोलापूर दक्षिण) : सन्माननीय क्रिडा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात ग्रामीण भागातील पैलवानांना तंत्रशुद्ध प्रशिक्षण व अंगमेहनतीचे साहित्य मिळत नसल्याने ग्रामीण भागातील पैलवान राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचू शकत नाहीत असे निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, पैलवानांना तंत्रशुद्ध प्रशिक्षण सुविधा मिळवून देण्यासाठी शासनाने कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (०९-०७-२०१५) :(१) नाही.

(२) कुस्ती केंद्राचा विकास करण्याच्या दृष्टीने राज्याचे क्रीडा धोरण २०१२ अंतर्गत विविध योजना राबविण्यात येतात. त्यानुसार कुस्ती केंद्राचा विकास करण्याच्या दृष्टीने जुन्या तालमीची दुरुस्ती करणे, नुतनीकरण करणे, प्रशिक्षणासाठी आधुनिक उपकरणे खरेदी करणे, इत्यादी बाबींसाठी जुन्या तालमी/आखाडे, क्रीडा संस्था यांना रु. ७.०० लाख एवढे आर्थिक सहाय्य दिले जाते. त्याचप्रमाणे पैलवानांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जेदार कामगिरी करण्याच्या दृष्टीने कुस्ती मॅट खरेदी करिता आर्थिक सहाय्य देण्यात येते.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

अमरावती जिल्ह्यातील वन्यजीव परिसर विको परिसर म्हणून घोषित करून कर्मशियल अॅक्टिविटी थांबविणाबाबत

(३६) १६०४८ (०९-०४-२०१५). श्री.रवि राणा (बडनेरा) : सन्माननीय वने मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अमरावती जिल्ह्यात अमरावती शहराचे वैभव असलेले ब्रिटीशकालीन वडाळी तलाव, छत्री तलाव, भिवापुरकर तलाव, निसर्गरम्य परिसरामध्ये व पहाडाच्या पायथ्याशी असलेला तसेच गोविंदपूर तलाव व वनजंगल असलेला परिसर पोहरा बंदी इत्यादी परिसरामध्ये बिबट्या, वाघ, हरिण, काळवीट, निलगाय, रानडुंकर, माकड, राष्ट्रीय पक्षी मोर व इतर अनेक जातीचे पक्षी यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, वन्यजीव हा सुरक्षित राहिला पाहिजे यासाठी वन कायद्याप्रमाणे राज्य शासनाचे वरील परिसरामध्ये ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वन्यजीव व पक्षी यांचा वावर मोठ्या प्रमाणात असला तर वन्यजीवाला धोका निर्माण होऊ नये म्हणून अशा ठिकाणी डी.जे.लाऊड स्पीकर वाजविणे, सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करणे इत्यादी कार्यक्रम घेऊ नये, असे कठोर निर्बंध राज्य शासनाचे आहेत, तरीपण वरील वनविभागाच्या परिसरामधून बी.एस.एन.एल.ची लाईन, मोबाईल टॉवर, विद्युत् तार, प्रसिध्दी माध्यमाचे केबल गेले आहेत.

हे वन्यजीव कायद्यामध्ये या गोष्टींचा नियम बाह्य कृती ठरते. परंतु वरील तलाव व जंगल परिसरामध्ये दररोज डी.जे.वाजविणे, लाऊड स्पीकर वाजविणे, सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करणे असे कार्यक्रम सतत चालू असतात. ज्यापासून जंगली प्राण्यांना व पक्षांना त्यांच्या जीवितला धोका होत आहे. याबाबींकडे वन विभागाच्या अधिका-यांचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, संबंधित अधिका-यांवर जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर राज्य शासन कार्यवाही करणार आहे काय, तसेच हा परिसर विको परिसर म्हणून घोषित करून या ठिकाणी कर्मशियल अँकटीविटी थांबविणार आहे काय, याबाबत राज्य शासनाची भूमिका काय आहे ?

श्री. सुधीर मुनगंटीवार (३०-०५-२०१५) :(१) सदर क्षेत्रात वाघ, बिबट, चितळ, निलगाय, रानडुक्कर, माकडे व मोर इत्यादी वन्यप्राण्यांचे अस्तित्व असल्याचे निदर्शनास आले आहे.

(२) हे खरे नाही.

उक्त परिसरातील वनक्षेत्रात लाऊड स्पीकर इत्यादी वाजविल्याचे निदर्शनास आले नाही. तथापि वनक्षेत्राला लागून नागरी वस्ती असून त्या ठिकाणी सार्वजनिक व वैयक्तिक कार्यक्रमांमध्ये घवनीक्षेपक सुरु असतात. सदर वनक्षेत्रात बीएसएनएल व इतर मोबाईल टॉवर अस्तित्वात नाहीत, तथापि १९८० पूर्वीच्या विद्युत वाहिन्या व रेल्वेचा एक टेहळणी मनोरा पूर्वीपासून अस्तित्वात आहे.

(३) मा.सर्वोच्च न्यायालयातील आदेशाच्या अनुषंगाने राष्ट्रीय उद्यान व अभयारण्य क्षेत्राभेवती पर्यावरण संवेदनशिल क्षेत्र (इको सेन्सिटीव झोन) घोषित करण्याबाबतची कार्यवाही वनविभागाकडून अपेक्षित आहे. तथापि, उक्त परिसरात अभयारण्य व राष्ट्रीय उद्यान क्षेत्र अस्तित्वात नसल्याने वन विभागाद्वारे पर्यावरण संवेदनशिल क्षेत्र घोषित करणे अभिप्रेत नाही.

संत गाडगे महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या थोर संताना व कृषीमंत्री

डॉ.पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न मिळण्याबाबत

(३७) १६०५५ (०८-०४-२०१५). श्री.रवि राणा (बडनेरा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) संत गाडगे महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या थोर संताना व कृषीमंत्री डॉ.पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न मिळावे यासाठी सर्व राष्ट्रीय पक्षांच्यावतीने व सर्व सामाजिक संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी अमरावती यांच्यामार्फत मा. मुख्यमंत्री यांच्याकडे दिनांक २३ फेब्रुवारी, २०१५ रोजी मागणी करण्यात आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, राज्य शासनाच्यावतीने केंद्र शासनाकडे याबाबत कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (३०-०५-२०१५) :(१) नाही. तथापि, श्रीमती यशोमती ठाकूर वि.स.स व इतर यांनी दिनांक २३/०२/२०१५ च्या निवेदनाअन्वये कर्मयोगी गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरविण्यात यावे अशी विनंती मा. राष्ट्रपती यांना जिल्हाधिकारी, अमरावती यांचेमार्फत केलेली आहे. सदर निवेदन जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या दिनांक २७/०२/२०१५ च्या पत्रान्वये मा. राष्ट्रपती महोदयांच्या खाजगी सचिवांना पुढील कार्यवाहीस्तव सादर केले आहे.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

विदर्भातील कोराडी पासून ते औरंगाबाद पर्यंत जाणा-या टॉवर लाईनचे परिसरातील शेतक-याना टॉवर लाईन कंपनीच्या अधिका-यांनी दिलेले धनादेश बाऊन्स झाल्याबाबत

(३८) १६०६० (०८-०४-२०१५). श्री.रवि राणा (बडनेरा) : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) विदर्भातील अमरावती जिल्हा यातील विदर्भात कोराडी पासून ते औरंगाबाद पर्यंत जाणा-या टॉवर लाईनचे परिसरातील काम अंतीम टप्प्यात आहे. तथापि शेतक-याना टॉवर लाईन कंपनीच्या अधिका-यांनी दिलेले धनादेश क्र.एस.बी.आय. शाखेचे ज्योती स्ट्रक्चर लिमिटेडच्या ३३५९७८५९६४८ या खात्याचे धनादेश अंबाडा येथील ओकारराव बेहरे या शेतक-यांना दिलेला धनादेश बाऊन्स झाला. टॉवर कंपनीच्या खात्यात पैसेच नाही. त्यामुळे आधीच कर्ज बाजारी असलेल्या शेतक-यांची फसवणूक झाली असल्याची बाब दिनांक २४ फेब्रुवारी, २०१५ रोजी निदर्शनास आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याप्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय व चौकशीनुसार संबंधित फसवणूक करणाऱ्या कंपनीवर कोणती कार्यवाही करण्यात आली आहे वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे (०१-०६-२०१५) :(१) अंशतः खरे आहे.

काही शेतकऱ्यांनी त्यांचे धनादेश वटवले गेले नसल्याबाबत तक्रार दिलेली आहे.

(२) सदर प्रकरणी पोलीस अधिक्षक, अमरावती (ग्रामीण) यांनी केलेल्या चौकशी अहवालानुसार ३५ शेतकऱ्यांनी वटविण्याकरीता बँकेत दाखल केलेले धनादेश बाऊन्स झाल्याची तक्रार पोलीस स्टेशन मोर्शी येथे दिली होती. त्याबाबत पोलीसांना हस्तक्षेप करण्याचा अधिकार नसल्याने सदर प्रकरणी सक्षम न्यायालयात दाद मागण्याबाबत समज देण्यात आली तसेच ३५ शेतकऱ्यांपैकी ११ शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम महाराष्ट्र ईस्टर्न ग्रीड पॉवर ट्रान्समिशन कंपनीकडून दि.१८.३.२०१५ रोजी अदा केली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

अमरावती महानगरपालिका क्षेत्रांतर्गत विद्युत पोलवर एलईडी दिवे लावण्याबाबत

(३९) १६०६२ (०८-०४-२०१५). श्री.रवि राणा (बडनेरा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अमरावती महानगरपालिका क्षेत्रांतर्गत विद्युत पोलवर एलईडी लागणार असून या तंत्रज्ञान व्यवस्थेसाठी ७५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सद्याच्या अस्तित्वात असलेल्या पथदिव्याच्या देखभाल व व्यवस्थापनावर २ कोटी २० लक्ष रुपयांचा वार्षिक खर्च आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, एलईडी प्रकाश दिवे व हि तंत्रज्ञान व्यवस्था चालविण्यासाठी महानगरपालिकेला शासनाने अनुदान देणार आहे काय,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१६-०६-२०१५) : (१) अमरावती महानगरपालिका क्षेत्रांतर्गत विद्युत पोलवर एलईडी लावण्याकरिता व या तंत्रज्ञान व्यवस्थेकरिता येणारा खर्च निश्चित करण्याकरिता या कामाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे प्रस्तावित आहे. सविस्तर प्रकल्प अहवाल झाल्यानंतर एलईडी दिवे लावण्याकरिता येणारा खर्च निश्चित होईल. परंतू प्राथमिक अंदाजित रु. २२ ते २४ कोटी खर्च अपेक्षित आहे.

सद्याच्या अस्तित्वात असलेल्या पथदिव्यांच्या दैनंदिन देखभाल व दुरुस्तीच्या कामावर रुपये २ कोटी २० लक्ष रुपयांच्या वार्षिक खर्च आहे, हे खरे आहे,

(२) महापालिकेकडून सविस्तर प्रकल्प अहवाल प्रस्तावित असल्यामुळे प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

राजुरा (ता.जि.अमरावती) येथील सिंचन तलावाकरिता संपादित केलेल्या वाढीव मोबदला मिळण्यासाठीचा प्रस्ताव

(४०) १६०६४ (०९-०४-२०१५). श्री.रवि राणा (बडनेरा) : सन्माननीय जलसंधारण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राजुरा (ता.जि.अमरावती) येथील सिंचन तलावाकरिता संपादित केलेल्या वाढीव मोबदला रु.३९.०० लक्ष निधी मिळण्यासाठीचा प्रस्ताव अधिक्षक अभियंता लघू सिंचन (जलसंधारण) मंडळ, अमरावती यांनी त्यांचे पत्र क्र. ४६८/१५ दिनांक ३१ जानेवारी, २०१५ रोजी प्रधान सचिव, ग्रामविकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय मुंबई यांचेकडे सादर केला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरचा प्राप्त झालेल्या प्रस्तावाला शासन कधी पर्यंत मंजूरी देणार आहे या बाबत शासनाने काय ठरवले आहे ?

श्रीमती पंकजा मुंडे (१३-०७-२०१५) :(१) व (२) होय, हे खरे आहे.

अधिक्षक अभियंता, लघु सिंचन (जलसंधारण) मंडळ, अमरावती यांचेकडून दिनांक ३१ जानेवारी, २०१५ च्या पत्रान्वये शासनास सादर करण्यात आलेला प्रस्ताव परिपूर्ण नाही. सबब परिपूर्ण प्रस्ताव आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह उपरोक्त कार्यालयाकडून जलसंधारण विभागाच्या दिनांक ०८ जून, २०१५ च्या पत्रान्वये मागविण्यात आलेला आहे. सदर परिपूर्ण प्रस्ताव प्राप्त होताच आवश्यक कार्यवाही करण्याचे नियोजन आहे.

**भाटघर (जि. पुणे) प्रकल्पातील पुनर्वसितांसाठी अंगणवाडी सेविकांची
नियुक्तीचे आदेश देऊनही नेमणुक केली नसल्याबाबत**

(४१) १६१०० (०९-०४-२०१५). श्री.संग्राम थोपटे (भोर) : सन्माननीय महिला व बाल कल्याण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) भाटघर (जि.पुणे) प्रकल्पातील नागरी सुविधांतर्गत दिनांक २८ ऑगस्ट, २०१४ रोजी आयुक्त, महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी पुणे जिल्हयातील भाटघर प्रकल्पातील पुनर्वसित गावांसाठी खास बाब म्हणून मंजूर केलेल्या ४४ मिनी अंगणवाडी सेविकांची नियुक्ती करण्याचे तात्काळ आदेश देऊनही मागील सात महिने उप मुख्य कार्यकारी अधिकारी (बा.क.) पुणे, जिल्हा परिषद, पुणे यांनी नेमणुका केल्या नसल्याचा धक्कादायक प्रकार माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, प्रस्तुत प्रकरणी शासनाकडून काय कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,
- (३) अद्याप कोणतीच कार्यवाही करण्यात आली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (१६-०६-२०१५) :(१) हे खरे नाही.

पुणे जिल्हयाकरिता मंजूर करण्यात आलेल्या ४४ नवीन मिनी अंगणवाडी केंद्र कार्यान्वित करण्याबाबत बाल विकास प्रकल्प अधिकारी, भोर यांना दिनांक १ सप्टेंबर, २०१४ च्या पत्रान्वये कळविण्यात आले होते. बाल विकास प्रकल्प अधिकारी, भारे यांनी विधानसभा निवडणूक आचार संहितेनंतर दिनांक १७.११.२०१४ च्या पत्रान्वये स्थान निश्चिती करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा परिषदेला सादर केला होता. सदर प्रस्तावाच्या छाननीअंती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे यांनी दिनांक १४.१.२०१५ च्या पत्रान्वये नवीन ४४ मिनी अंगणवाडी केंद्रांना मान्यता दिली. त्यानंतर शासन निर्णय दिनांक १३.८.२०१४ नुसार बालवाडी ताईमधून मिनी अंगणवाडी सेविकापदी थेट नियुक्ती करण्याबाबतची जाहिरात दिनांक १९.१.२०१५ रोजी बाल विकास प्रकल्प अधिकारी, प्रकल्प भारे यांच्यामार्फत देण्यात आली. त्यामध्ये १ पात्र बालवाडी ताईस व १ कार्यरत मदतीनस यांना थेट नियुक्ती देण्यात आली आहे. उर्वरित ४२ मिनी अंगणवाडी सेविका पदासाठी जाहिरात दिनांक २६.२.२०१५ रोजी देण्यात

आली त्यामध्ये पात्र ठरलेल्या २ उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली आहे. उर्वरित ४० रिक्त मिनी अंगणवाडी सेविकास पदांसाठी पुन्हा दिनांक १३.४.२०१५ रोजी जाहिरात देण्यात आली आहे.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

पुणे जिल्हयातील अंगणवाड्यांच्या इमारतीचे बांधकामे निधीअभावी प्रलंबित असल्याबाबत

(४२) १६१०५ (०९-०४-२०१५). श्री.संग्राम थोपटे (भोर) : सन्माननीय महिला व बाल कल्याण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे जिल्हयातील ४५७० कार्यरत अंगणवाड्यांपैकी २२३६ अंगणवाड्यांना स्वतःची इमारती नसून १२४७ मंजूर अंगणवाड्यांची इमारत बांधकामे अद्यापी सुरु नसून उर्वरित अंगणवाड्यांच्या बांधकामांना माहे जानेवारी, २०१५ अखेर निधी उपलब्ध झाला नसल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने कोणती तातडीची कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) अद्याप कोणतीच कार्यवाही करण्यात आली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (१९-०५-२०१५) :

(१) हे खरे नाही.

सन २०१४-१५ पर्यंत मंजूर अंगणवाड्यांना सर्व निधी मार्च, २०१५ अखेर वितरीत केला आहे.

पुणे जिल्हयामध्ये ४५७० अंगणवाडी केंद्र कार्यरत आहेत. कार्यरत अंगणवाडी केंद्रांपैकी २३३४ अंगणवाडी केंद्रांना स्वतःच्या इमारती आहेत. उर्वरित २२३६ अंगणवाडी केंद्रांना स्वतःच्या मालकीच्या इमारती नसून सदर अंगणवाडी केंद्र ही समाजमंदिर २५६, प्राथमिक शाळ वर्ग ७५६ ग्रामपंचायत ३२२ असे एकूण १३३४ अंगणवाडी केंद्र भरतात व उर्वरित ९०२ अंगणवाडी केंद्र अन्य ठिकाणी भरतात. सदर अंगणवाडी इमारत बांधकामांना मागील ५ वर्षे खालीलप्रमाणे निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

अ.क्र.	योजनेचे नाव	वर्ष	मंजूर करण्यात आलेला निधी	अंगणवाडी इमारत बांधकामाची संख्या
१.	जिल्हा वार्षिक योजना सर्व साधारण योजना (DPC) २२३६११४१ लेखाशीर्ष	२०१०-११	१६०४.०० लक्ष	४०१
२.	जिल्हा वार्षिक योजना (DPC) २२३६११४१ लेखाशीर्ष	२०११-१२	६०३.०० लक्ष	१३४
३.	१३ वा वित्त आयोग	२०११-१२	४५०.०० लक्ष	१००

४.	जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण योजना (DPC) २२३६११४१ लेखाशीर्ष	२०१२-१३	६७५.०० लक्ष	१५०
५.	जिल्हा वार्षिक योजना सर्व साधारण योजना (DPC) २२३६११४१ लेखाशीर्ष	२०१३-१४	९००.०० लक्ष	२००
६.	जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण योजना (DPC) २२३६११४१ लेखाशीर्ष	२०१४-१५	१२००.०० लक्ष	२२५
		एकूण	५४३२.०० लक्ष	१२१०
१.	आदिवासीउपयोजना (TSP/OSTP) लेखाशीर्ष २२६१४१७	२०१०-११	२७.०० लक्ष	६
२.	आदिवासी उपयोजना (TSP/OSTP) लेखाशीर्ष २२६१४१७	२०११-१२	१३९.५० लक्ष	३१
३.	आदिवासी उपयोजना (TSP/OSTP) लेखाशीर्ष २२६१४१७	२०१२-१३	१३५.०० लक्ष	३०
४.	आदिवासी उपयोजना (TSP/OSTP) लेखाशीर्ष २२६१४१७	२०१३-१४	१४४.०० लक्ष	३२
५.	आदिवासी उपयोजना (TSP/OSTP) लेखाशीर्ष २२६१४१७	२०१४-१५	१८०. लक्ष	२८
		एकूण	६२५.५० लक्ष	१२७

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

शासनाच्या मराठा आरक्षणाच्या निर्णयाला मा.उच्च न्यायालयाची स्थगिती

असल्याने आरक्षित १६ टक्के जागा रिक्त ठेवण्याबाबत

(४३) १६१२१ (१०-०४-२०१५). डॉ.अनिल बोंडे (मोर्शी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) शासनाच्या मराठा आरक्षणाच्या निर्णयाला मा.उच्च न्यायालयाची स्थगिती असल्याने आरक्षित १६ टक्के जागा रिक्त ठेवण्यात येणार आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त निर्णयामुळे शिक्षण व नोकरीतील १६ टक्के जागा खुल्या प्रवर्गासाठी उपलब्ध होणार नाही, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, मा.उच्च न्यायालयाची स्थगिती असेपर्यंत १६ टक्के जागा रिक्त ठेवण्याऐवजी खुल्या प्रवर्गातून न भरण्याची कारणे काय आहेत,
- (४) असल्यास, उक्त जागा रिक्त ठेवून खुल्या प्रवर्गातील उमेदवारांवर अन्याय करण्याऐवजी त्या जागा पूर्वीप्रमाणे भरण्यासंदर्भात शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१४-०७-२०१५) : (१), (२), (३) व (४) सन २०१४ चा महाराष्ट्र अध्यादेश क्र. १३ या अध्यादेशाविरोधात मा.उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल झालेल्या रिट याचिका क्र. २०५३/२०१४ श्री.संजित शुक्ला विरुद्ध महाराष्ट्र शासन व इतर सलग्न याचिका या प्रकरणी मा.उच्च न्यायालय, मुंबई यांनी दि. १४.११.२०१४ च्या आदेशान्वये दिलेल्या अंतरिम स्थगिती आदेशास अनुसरून दि. २१.२.२०१५ च्या शासन निर्णयान्वये शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास (ईएसबीसी) प्रवर्गाकरिता आरक्षणाच्या तरतुदीनुसार सरळसेवा भरतीसाठी व शैक्षणिक संस्थामधील प्रवेशाकरिता शासकीय व निमशासकीय सेवेतील रिक्त पदांसाठी दि. १४ नोव्हेंबर, २०१४ पुर्वी, शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्गासाठी असलेल्या आरक्षणासह जाहिरात दिली असल्यास अशी पदे मा.उच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय होईपर्यंत भरण्यात येऊ नयेत. अशी पदे भरण्याबाबतचा निर्णय मा.उच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय झाल्यानंतर घेण्यात येईल. असा निर्णय घेतला. तथापि, महाराष्ट्र अध्यादेश क्र. १३ चे कायद्यात रूपांतर होऊन शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास (ईएसबीसी) प्रवर्गाकरिता आरक्षण अधिनियम, २०१४ (महाराष्ट्र अधिनियम क्र.१/२०१५) अस्तित्वात आला. सदर अधिनियमास याचिकाकर्त्यांनी रिट याचिका क्र.३१५१/२०१४ अन्वये आव्हान केले होते. सदर प्रकरणी मा.उच्च न्यायालयाने दि. ७.४.२०१५ रोजी च्या आदेशानुसार महाराष्ट्र अधिनियम क्र. १/२०१५ या अधिनियमास स्थगिती दिलेली आहे. मा.उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार या शा.नि. दि.२१.२.२०१५ चे आदेशात सुधारणा करण्याची कार्यवाही शासन स्तरावर सुरु आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

पाचोरा (जि.जळगांव) येथील बोहरी गल्ली व भडगांव रोडवर घरफोडी झाल्याबाबत

(४४) १६१२८ (०८-०४-२०१५). श्री.किशोर पाटील (पाचोरा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पाचोरा (जि.जळगांव) शहरातील बोहरी गल्ली येथील मुस्तफा बोहरी यांचे घरी दिनांक २० नोव्हेंबर, २०१४ रोजी घरफोडी होऊन ७५ हजार रुपयांची रोकड तसेच भडगांव रोडवरील गुलाबनगर भागातील श्रीमती सुनिता पाटील यांच्या घरी दिनांक ३० ऑक्टोबर, २०१४ रोजी घरफोडी होऊन पावणेदोन लाख रुपये रोकड व ३५ हजार रुपये किंमतीचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले हे खरे आहे काय,

(२) असल्यास, दोन्ही प्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, तपासात काय आढळून आले व त्यानुसार कोणती कारवाई करण्यात आली वा आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०८-०७-२०१५) :(१) व (२) पाचोरा बोहरी गल्ली येथील मुस्तफा बोहरी याचे बंद घरात दि. ०१/११/२०१४ रोजी अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घराच्या कपाटातील रोख रु. ७५०००/- चोरून नेल्याबाबत पाचोरा पोलीस ठाण्यात गु.र.नं. १९५/२०१४ भा.द.वि. कलम ४५४, ३८० नुसार गुन्हा दाखल आहे.

दि. ३० ऑक्टोबर, २०१४ रोजी सौ.सुनिता पाटील रा.गुलाबनगर पाचोरा यांच्या बंद घराचे कुलूप कडी, कोंडा अज्ञात आरोपीने तोडून रु. १८५०००/- किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेल्याबाबत पाचोरा पोलीस ठाणे येथे गु.र.नं. १९१/१४ भा.द.वि. कलम ४५७, ३८० नुसार गुन्हा दाखल आहे.

(३) उक्त नमूद दोन्ही गुन्ह्यात घटनास्थळ पंचनामा करण्यात आलेला असून श्वान पथकास पाचारण करण्यात आले, तजामार्फत संशयीतांचे फिंगरप्रिंट, चान्सप्रिंट मिळविण्याचा व त्यामाध्यमातून गुन्हेगार निष्पन्न करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. घटनास्थळाच्या आजुबाजुचे रहिवाशी व गोपनीय बातमीदारांकडून माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. पोलीस ठाणे अभिलेखातील गुन्हेगारांसह संशयतीच्या हालचाली पडताळून व विचारपूस करून तसेच घरझडत्या घेवून आरोपी निष्पन्न करण्याचा प्रयत्न केला आहे. गुन्ह्याचा तपास सुरु आहे.

(४) विलंब झालेला नाही.

नंदूरबार जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या शिक्षकांच्या मागण्याबाबत

(५५) १६१३३ (०९-०४-२०१५). श्री.नसीम खान (चांदिवली) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नंदूरबार जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या दि.७ जानेवारी, २०१५ च्या निवेदनानुसार दिनांक ९ जानेवारी, २०१५ रोजी तक्रार निवारण सभा जिल्हा परिषद नंदूरबार येथे आयोजित करण्यात आली होती, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या सभेत शिक्षकांनी कोणत्या मागण्या केल्या व त्यावर शासनाने कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (१०-०७-२०१५) :(१) होय,

(२) व (३) तक्रार निवारण सभेत नंदूरबार जिल्हा मुख्याध्यापक संघ, नंदूरबार यांनी शिक्षकांचे वेतन, भ.नि.नि, समायोजन, शाळा अनुदान, शालेय पोषण आहारा इ. मुद्द्यांच्या अनुषंगाने मागण्या केल्या आहेत.

वेतन निगडीत मागण्यांवर कार्यवाही करण्यात आली आहे. उर्वरित मागण्यांवर कार्यवाही चालू आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना व जिवती पंचायत समिती अंतर्गत पर्यावरण ग्राम, समृद्धी योजना व न.रे.गा. योजनेच्या वृक्ष लागवड कार्यक्रमात गैरप्रकार होत असल्याबाबत

(४६) १६१३७ (०९-०४-२०१५). श्री.नसीम खान (चांदिवली) : सन्माननीय रोजगार हमी योजना मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना व जिवती पंचायत समिती अंतर्गत पर्यावरण ग्राम, समृद्धी योजना व न.रे.गा. योजनेच्या वृक्ष लागवड कार्यक्रमात गैरप्रकार होत असून शतकोटी कार्यक्रमात अंदाजपत्रकात अंदाज पत्रकाप्रमाणे मान्यता नसताना अनेक ग्रामपंचायतीने निधी खर्च दाखवून गैरव्यवहार केला असल्याचे माहे जानेवारी, २०१५ च्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, नरेगा कार्यक्रमात अनियमितता व गैरव्यवहार अधिकारी यांच्या संगनमताने योजनेतून निधी खर्च केला गेला यामुळे सन २०१० ते २०१४ या कालावधीत कामाची ग्रामपंचायत निहाय चौकशी करण्यात आली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने कोणती कारवाई करण्यात आली आहे वा येत आहे,

(४) अद्याप, कारवाई करण्यात आली नसल्यास, त्यामागील विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (२६-०६-२०१५) :(१) हे खरे नाही.

(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

नाशिक जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी केलेले ऊसाचे गाळप

(४७) १६१५४ (१०-०४-२०१५). श्री.योगेश (बापू) घोलप (देवळाली) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नाशिक जिल्ह्यात सन २०१३-२०१४ व २०१४-२०१५ या गळीत हंगामात किती साखर कारखान्यांनी ऊसाचे गाळप केले आहे,

(२) तसेच सदर कारखान्यांनी शेतक-यांना किती प्रति मेट्रीक टन ऊसाला भाव दिला आहे,

(३) असल्यास, गतवर्षी जिल्ह्यातील सर्व ऊसाचे गाळप झाले होते काय, त्यातील शिल्लक राहिलेला ऊस किती होता व या ऊसास शासनाने काही भरपाई दिली होती काय,

(४) तसेच चालू गळीत हंगामात गाळप होणा-या ऊसाला पहिली उचल किती अदा करण्यात आली आहे वा येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (१६-०५-२०१५) :(१) सन २०१३-१४ व सन २०१४-१५ मध्ये कादवा सहकारी साखर कारखान लि. के.के.वाघ सहकारी साखर कारखाना लि, आर्मस्ट्रॉंग कारखाना लि, व व्दारकाधीश कारखाना लि.या चार साखर कारखान्यांची ऊसाचे गाळप केले आहे.

(२)सन	२०१३-१४	२०१४-१५
कादवा स.सा.का	रु.१९२३/-	रु.२११७/-
के.के.वाघ स.सा.का	रु.१८३०/-	रु.१८६०/-
आर्मस्ट्रॉग	रु.१५३५/-	रु.१९७७/-
व्दारकाधीश	रु.१७४५/-	रु.१८५६/-

(३) गतवर्षी नाशिक जिल्ह्यातील सर्व ऊसाचे गाळप झालेले आहे. सबब ऊस शिल्लक राहिला नसल्याने शासनाने भरपाई देण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

(४)कादवा स.सा.का	रु.१५००/-
के.के.वाघ स.सा.का	रु.१६००/-
आर्मस्ट्रॉग	रु.१४०५/-
द्वारकाधीश	रु.१८००/-

(५) प्रश्न उद्भवत नाही.

नाशिक जिल्ह्यात सहकारी व खाजगी कारखान्यात काम करणाऱ्या कायम व हंगामी कर्मचाऱ्यांचे वेतनाबाबत

(४८) १६१५५ (०८-०४-२०१५). श्री.योगेश (बापू) घोलप (देवळाली) : सन्माननीय कामगार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) नाशिक जिल्ह्यात सहकारी व खाजगी कारखान्यात काम करणाऱ्या कायम व हंगामी कर्मचाऱ्यांचे वेतन संपूर्णपणे दिले जात नाही, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, याबाबत कारखान्यांकडे कामगारांचे वेतन थकले आहेत, याबाबत शासनाने संबंधितावर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (३) तसेच नाशिक जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडून कामगारांची भविष्य निर्वाह निधी नियमित भरली जात आहे काय, नसेल तर याबाबत कोणती कार्यवाही करण्यात आली आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश मेहता (१७-०७-२०१५) :(१) हे अंशतः खरे आहे.

(२) कामगार उप आयुक्त, नाशिक कार्यालयाकडे, ३ कारखान्यांच्या बाबतीत वेतनासंदर्भात कामगारांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तक्रारींच्या अनुषंगाने वेतन प्रदान अधिनियम, १९३६

अंतर्गत, २ कारखान्यांच्या बाबतीत कामगार न्यायालय, नाशिक यांच्याकडे ३ वसूली दावे दाखल करण्यात आले आहेत. तसेच १ कारखान्याबाबत वेतन प्रदान अधिनियम, १९३६ च्या कलम ५ (१) (अ) अंतर्गत ५ खटले दाखल करण्यात आले आहेत.

(३) व (४) नाशिक सहकारी साखर कारखाना लि., पळसे, जि.नाशिक या कारखान्याने कामगारांचा भविष्य निर्वाह निधी भरलेला नाही. म्हणून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालय, नाशिक कडून भविष्य निर्वाह निधी अधिनियम, १९५२ अंतर्गत ७ ए नुसार चौकशी करण्यात आली. सदर चौकशीमध्ये कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीची रु.४३,१२,७२०/- इतकी रक्कम भरण्याबाबत कारखान्यास सांगितले होते. तथापि, आजतागायत संबंधित कारखान्याने सदर रक्कम भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे भरणा केलेली नाही. त्यामुळे संबंधित कारखान्याच्या बँक खात्यातील व्यवहार करण्यास निषेधात्मक आदेश व बँक खात्यात जमा असलेल्या रकमेपैकी रुपये ४३,१२,७२०/- जमा करण्याचे आदेश कर्मचारी भविष्य निधी संघटन कार्यालय, नाशिक यांच्यामार्फत देण्यात आले आहेत.

**राज्यातील बाबासाहेब दलित पुरस्कार व अणाभाऊ साठे या पुरस्कारांच्या
मानधनात वाढ करण्यात आल्याबाबत**

(४९) १६१५७ (०९-०४-२०१५). श्री.योगेश (बापू) घोलप (देवळाली) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्याच्या समाजकल्याण विभागांतर्गत दिल्या जाणा-या डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या पुरस्कारांच्या मानधनात काही वाढ करण्यात आली आहे काय,
- (२) असल्यास, या पुरस्कारासाठी शासनाने नव्याने काही नियम बनविलेले आहेत काय, तसेच गेल्या पाच वर्षात किती लोकांना व संस्थांना हे पुरस्कार देण्यात आले आहे,
- (३) असल्यास, असे पुरस्कार प्राप्त करणा-यासाठी शासनस्तरावर विशेष सवलती दिल्या जातात आहे काय

श्री. राजकुमार बडोले (१४-०७-२०१५) :(१) नाही.

(२) नाही. सदरहू पुरस्कारांसदर्भात शासनाने नव्याने कोणतेही नियम तयार केलेले नाहीत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार दरवर्षी एकूण ५१ व्यक्ती व १० संस्था यांना देण्यात येतो. गेल्या पाच वर्षात खालील प्रमाणे पुरस्कार वितरीत करण्यात आलेले आहेत.

अ.क्र.	वर्ष	व्यक्ती	संस्था	एकूण
१	२००९-१०	५१	१०	६१
२	२०१०-११	५१	१०	६१
३	२०११-१२	५१	१०	६१
४	२०१२-१३	५१	१०	६१

५	२०१३-१४	५६	१०	६६
		२६०	५०	३१०

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार दरवर्षी एकूण २५ व्यक्ती व ६ संस्था यांना देण्यात येतो. गेल्या पाच वर्षात खालील प्रमाणे पुरस्कार वितरीत करण्यात आलेले आहेत.

अ.क्र.	वर्ष	व्यक्ती	संस्था	एकूण
१	२०१०-११	२५	६	३१
२	२०११-१२	२५	६	३१
३	२०१२-१३	२५	६	३१
४	२०१३-१४	२५	६	३१
५	२०१४-१५	३०	६	३६
		१३०	३०	१६०

(३) होय, सदरहू पुरस्कार प्राप्त करणाऱ्यांना शासनस्तरावरून खालीलप्रमाणे विशेष सवलती दिल्या जातात.

- १) पुरस्कार प्राप्त व्यक्तींना विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून घोषित करण्यात येते.
- २) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत मोफत प्रवासाची सवलत देण्यात येते.
- ३) शासकीय विश्रामगृहात सवलतींच्या दराने उचित प्राथम्यक्रम देण्यात येतो.

सिन्नर तालुक्यातील सात गावांतील क्षेत्र दिल्ली-मुंबई कॉरिडोरसाठी अधिसूचित करून ७/१२ उताऱ्यावर इतर हक्कात नाव दाखल करण्याबाबत

(५०) १६१५९ (१०-०४-२०१५). श्री.राजाभाऊ (पराग) वाजे (सिन्नर) : सन्माननीय उद्योग मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) सिन्नर तालुक्यातील सात गावांतील २२१६ हेक्टर क्षेत्र दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोरसाठी अधिसूचित करून ७/१२ उताऱ्यावर इतर हक्कात 'महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकरिता अधिसूचित क्षेत्र' असे नाव दाखल करण्याचे आदेश शासनाने माहे ऑगस्ट, २०१२ वा त्या सुमारास दिले होते, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, प्रत्यक्षात क्षेत्र अधिसूचित करून नाव दाखल करण्याची कार्यवाही केव्हा सुरु झाली तसेच क्षेत्र अधिसूचित करून नाव दाखल करतवेळी शासन बागायती क्षेत्र वगळणार आहेत काय,
- (३) असल्यास, क्षेत्र अधिसूचित करून ७/१२ उताऱ्यावर इतर हक्कात नावे लागण्यास विलंब झाला असल्यास त्याची कारणे काय ?

श्री. सुभाष देसाई (१५-०६-२०१५) :(१) अति. सिन्नर औद्योगिक क्षेत्र विकसीत करण्यासाठी खालील नमूद केलेल्या टप्प्यानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियमातील प्रकरण ६ च्या तरतूदी लागू करून क्षेत्र अधिसूचित केले आहे.

अ.क्र.	टप्पा क्र.	क्षेत्र	अधिसूचनेचा दिनांक
१.	सिन्नर ट.क्र.२	१४५६.४३५	०२/०८/२००७
२	सिन्नर ट.क्र.३	६५१.८१	२०/०९/२००७
३.	सिन्नर ट.क्र.४	२३०.६७	२०/०९/२००७
४.	सिन्नर ट.क्र.६	१२७२.८०५	३०/०१/२०१२
५.	सिन्नर ट.क्र.७	९६६.०९८	२७/०१/२०१२

(२) व (३) अतिरिक्त सिन्नर औद्योगिक क्षेत्रासाठी अधिसूचित केलेल्या क्षेत्रासंबंधी ७/१२ उताऱ्यावरील इतर हक्कात नोंद घेण्याची कार्यवाही सन २००७ ते २०१२ या कालावधीत करण्यात आली. तसेच सदर क्षेत्रासाठी अधिसूचित केलेल्या क्षेत्रापैकी हंगामी बागायती क्षेत्र व पिके असलेले एकूण १४४१.५६ हे आर क्षेत्र विनाअधिसूचित करण्याची कार्यवाही सुरु आहे.

विधान भवन :
मुंबई.

डॉ. अनंत कळसे
प्रधान सचिव,
महाराष्ट्र विधानसभा.